EMERALD LEISURES LTD.



CLUB EMERALD SPORTS COMPLEX

Regd. Off : Plot No. 366/15, Swastik Park, Near Mangal Anand / Sushrut Hospital, off E. Express Highway, Chembur, Mumbai, 400 071. India. t : +91 22 2526 5800 m: +91 91678 88900. e : info@clubemerald.in w : www.clubemerald.in CIN: L74900MH1948PLC006791

March 22, 2021

To, Department of Corporate Services, BSE Limited, P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001.

Sub: Intimation Under Regulations 47 and 30 and all other applicable regulations, if any, of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time-Newspaper Advertisement for dispatch of Notice of Extraordinary General Meeting (EGM) along with e-voting information.

Ref: Emerald Leisures Limited (Scrip Code: 507265)

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 and 30 and of SEBI (LODR) Regulations, as amended time to time, Please find enclose herewith copies of the Newspaper Advertisement published in the **"TIMES NOW"** (English Newspaper) and **"MUMBAI LAKSHDEEP"** (Marathi Newspaper) on Saturday, 20th March, 2021 informing about completion of dispatch of Notice of Extra Ordinary General Meeting (EGM) of the company held on Friday, April 23, 2021 and availability of remote e-voting facility to the Shareholders.

kindly take the same on records.

Thanking you,

Yours truly,

For Emerald Leisures Limited (Formerly known as "Apte Amalgamations Limited")

Manoj C. Patade Company Secretary & Compliance Offi Membership No: ACS 58964

ACTIVE TIMES

NEWS BOX

Tamil Nadu Polls: Khushbu Sundar Declares Assets Worth? 22.55 Crore



- Chennai. Actor-turned politician Khushbu Sundar, the BJP candidate from Thousand Lights constituency in the city, on Thursday filed her nomination for the April 6 Tamil Nadu assembly polls, declaring assets worth about? 22.55 crore.
- BJP state unit president and party nominee from Dharapuram (Reserved) constituency L Murugan declared assets (movable and immovable) worth? 1.53 crore and the value of assets of his spouse Dr C Kalayarasi is ? 1.09 crore.
- While Khushbu's self-acquired, immovable assets were to the tune of ? 17.99 crore, it was ? 16.57 crore as regards her husband, Sundar C, a noted filmmaker.Moveable assets of the actor and that of her husband is ?4.55 crore and ?1.83 crore respectively.
- She has loans of ? 3.45 crore and her spouse ? 5.55 crore, the BJP member declared in the affidavit filed with her nomination papers.
- The duo's immovable assets include non-farm lands in more than one location in Tamil Nadu besides flats and residential buildings here and suburbs.
- Khushbu, who joined the BJP in October last year after ending her six-year old association with the Congress, also has residential buildings in Telangana and Udhagamandalam (Ooty) which includes land portion as well.She has a total of four criminal cases pending against her.

Number Of Deaths Of Olive **Ridley Turtles Declines In** Odisha This Year: Official



Kendrapara. The number of deaths of Olive Ridley sea turtles along the Odisha coast has

ļ						
	De	ad Dai				PLEASE TAKE NO
	- nü	jau Dal				No. A-904, Anmol., As "Anmol Co-op
			<u> </u>		\sim	Mumbai- 400104 Fl
			İWf		9	Navin Desai Shar referred to as "THE
						11-2020 without ma
						son and one daugh (Daughter).
	NOTIO		REME	INDUSTRIE	S LTD.	The society hereby
	Regd.	Office: 612, Raheja Cha	ambers, Na	ariman Point, Mumbai	- 400021.	objector or objector member in the cap
	Notice is he	reby given that the Certific	ate(s) for t	he under mentioned Ec	uity Shares of	publication of this n
		y have been lost/ misplac		.,,,	. ,	his/her/their claims member in the capit
		es have applied to the Con		•	. ,	the period prescrib
		who has a claim in respec		0		as is provided unde
	· ·	y at its Registered office v to issue duplicate certifi		•		by the society for capital/property of t
	further intim	•			is without any	laws of the society.
	Folio No.	Name of the Holders	No. of	Distinctive No.	Cert. No.	inspection by the cl the society between
		PRITI MUKESH LOTIA	Shares	2945826 - 2946595	6831	date of expiry of its p
	0007006	MUKESH M. LOTIA	770			Place: Mumbai Date: 20/03/2021
	Place : Mum Date : 20/03		of Shareh	older(s) :- PRITI MUI MUKE	SH M. LOTIA	
						NOTIOE is hereby
			NOTICE			(2) MRS. Mala M.
			of Docum			Floor, area admeas
		R. SAMEER BABAN NAM Plot No. D-109, Sector-3				Soc. Ltd. Near Gok
	Original Re	ceipt & Original Index II	and Origin	al Sale Deed, under c	locument No.	holding five fully pa 086 to 090 (both i
		2016 which was executed				Share Certificate"
		MR. SAMEER BABA om Sector-16, Nerul, Navi				respect of the said
	client has file	ed missing complaint at N	erul Police	Station, Vide N. C. No	. 289/2021 on	life time in respect GHEDIA, already di
		/2021 regarding above m documents, please contact				Any person/s havin
		publication of the said pub		owing address and pri	one no. within	said Flat or any ot
	Dt. 19/03/20			Sd/-		favour MR. MANIS
				Adv. Swati Pala		with supporting d documentary evide
	22. Pra	bhat Centre, Sector 1 A,	C. B. D. B	Advocate, High (elapur. Navi Mumbai -		clients) to the under
	,	Mob. No. 993096				behind Adani Electi
		Der	- I:- NI-4:			Borivali (W), Muml publication of this
		TO WHOM	blic Notio			have been waived a
		m to the general public that for ts registered office at Unit r				the process of tra
		pat Marg, Lower Parel, N				MR. MANISH MAH
		ireholders have been lost				Dated 20 day of Ma
	Sr. No.	Name of the F Shareholder(s) Nu		tificate Distinctive nber(s) Number(s)	Number of share(s)	
			4955 15	6001 430001 TO 4301	00 100	
		SANAT KUMAR JAIN	t purchasin	g or dealing in anyway	with the above	
	referred share	e certificate.				On Behalf of Our
ļ		who has any claim in respect y or its Registrar and Tran				SUDHA SHAMBH
	Park,C-101,	1ST Floor, LBS Marg, Vikroli	(W) Mumba	ii 400083 within 15 days o	of publication of	CONSULTANT have behind Poisar Bu
		ter which no claim will be ei are Certificate.	nertained a	no the company shall pr	UCEED TO ISSUE	public at general
		(Navi Mumbai)	Sus	hma Jain Joint with San	at Kumar Jain egal Claimant	DIVYESH NIBAN.
ļ	Date: 16.03.2	2021		L	eyai Ciaimant	BRAINEU CAPITA
	Distr	ict Deputy Registrar, Co	operative	Societies, Mumbai C	ity (3)	Admission – Cur SHRIMATI SUDHA
			etent Auth	•		CAPITAL AND CO
		er section 5A of the Mat Building, Ground Floor, I			,	unanimously agre
		/Mum./Deemed Conveya				our clients .i.e the and SHRIMATI SU
ļ	FORM X			otice to the concern		together with the a
ļ	Applica	tion u/s 11 of the Maha	rashtra O	wnership Flats (Reg	ulation of	etc., without any
	the Promo	tion of Construction, S	ale, Mana	gement and Transfe	r) Act, 1963	NARENDRA THA
ļ		Application	No.	57 of <u>20</u> 2		person or persor received them. By
	1.Cherrys	onsCo.op.Hsg.Soc. Ltd.,				and SHRIMATI SL
ļ		3/144, St. Cyril's Road,			Annlinest	they are the only
ļ		est, Mumbai- 400050			Applicant	who are having a
ļ	Versus 1. Phoenix	c Corporation,				should contact ou SUDHA SHAMBH
ļ		oghul Road, Mahim (w)	Mumbai	400016.		THAKKAR and
	2. William	Francis D'Souza				WHATSOEVER as
ļ		inda Mabel D'souza ss not known)		(Op)	ponent/s)	WHOSOEVER DE
1	(Address	sa nut KnUWII)		(Up)	voncing 3/	DIVYESH NIBAN.

PUBLIC NOTICE

1) Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned 2) The applicant has prayed for issue a certificate of entitlement of unilateral conveyance of land at Final Plot no.143/44 at St. Cyril Road, Bandra West Mumbai 400 050 in the Revenue District of Danda, AndheriTaluka, Bomba Suburban District, under H Ward No. 1561 and 1562 Street Nos. 143-144 Kantwadi admeasuring 2007.58 Sq.yds. equivalent to 1678.54 sq.mtrs. o thereabouts in favour of the Applicant Society.

3) The hearing in the above case has been fixed on 08.04.2021 at 3.00 p.m 4) The Promoter/ Opponent/s and their legal heirs if any, or any person/ authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 08/04/2021 at 3.00 p.m. before the indersigned together with any documents, he/she/they want/s to produce in support of his/her objection/claim/ demand against the above case and the applicant/s is/are advised to be present at that time to collect the written reply any filed by the interested parties. 5) If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue/ application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance/ declaration/ order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order/certificate/judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.

PUBLIC NOTICE

DTICE THAT **Shri. Navin Dolatrai Desai** is the absolute owner of Fla , admeasuring 697 Sq.ft carpet area on 9th floor, in Building knowr erative Housing Society Ltd", off. S. V. Road, Goregaon Wes lat No. A-904 in the building of the society jointly with Mrs. Vaishal re Certificates No. 036 Distinctive Nos. 176 to 180 (hereinafte SAID FLAT" The late Shri. Navin Dolatrai Desai expired on 29 on any nomination leaving behind his 2 legal heirs one aking nom nter i.e. 1) Mr. Udit Navin Desai (Son) (2) Ms. Tanvi Navin Desa

invites claims or objections from the heir or heirs or other claimants rs to the transfer of the said shares and interest of the decease pital/ property of the society within a period of **15 days** from the notice, with copies of such documents and other proofs in support o s/ objections for transfer of shares and interest of the decease ital/property of the society. If no claims/ objections are received with bed above, the society shall be free to deal with the shares and based member in the capital/property of the society in such manner er the bye-laws of the society. The claims objection, if any, receive transfer of shares and interest of the deceased member in the he society shall be dealt with in the manner provided under the bye A copy of the registered Bye-Laws of the society is available for / objectors, in the office of the society/ with the secretary n 11 A.M. to 6 P.M. from the date of publication of the notice till th

For & on behalf of The Anmol Co-op. Housing Society Ltd. Sd/- Hon. Secretary

PUBLIC NOTICE

given to the public that (1) MR. MAHENDRA P. GHEDIA and GHEDIA, both are the owners of the Flat bearing Flat No. B/404, 4th suring 457 Sq. Ft. Built - up, Shree rameshwar Tower Co-op. Hsg. khale School, Shimpoli Road, Borivali (W), Mumbai 400 092, and aid up shres bearing Share Certificate No. 017 bearing Distictive No inclusive) (hereinaafter referred to as the "said Flat & Society &) and among therm **Mr. Mahendra P. Ghedia**, as a Co- owner ir Flat died on 12/01/2021 without making any nomination during his of his undivided share in the said Flat and his wife MRS. MALA M ied on 08/11/1999.

ng any right / title / claim / objection of whatsoever nature against the bjection regarding transmission of the deceased shares, right ir SH MAHENDRA GHEDIA shall lodge their claims in writing along documentary evidence (any claim/objection without supporting ence is neither acceptable and valid nor enforceable against my ersigned office bearing office No. 4. Ground Floor. Chheda Sadan ricity Centre, Off. S. V. Road, Shimpoli Road, Near Shimpoli Signal, bai -400 092, within a period of 15 days (working) from the date notice failing which, the claim or claims, if any shall be deemed to and / or obandon and my clients shall proceeds further to complete insmission of the deceased shares, right in favour of their sor IENDRA GHEDIA

arch 2021

Mr. Kamlesh R. Maurya Advocate High Court

Sd/-

Sd/-

PUBLIC NOTICE

client SHRI SHAMBHOO BADRILAL BAHETI and SHRIMATI HOO BAHETI the Partners of M/s. BRAINEO CAPITAL AND ving address at Shop No.5, 2nd Floor, Raghuleela Mega Mall, us Depot, Kandivali (West), Mumbai 400 067 informing the hereby that SHRI JATIN NARENDRA THAKKAR And SHRI JAN GOGRI have retired from the partnership firm of M/s. L AND CONSULTANT with effect from 08.02.2021 via Deed of m – Retirement. SHRI SHAMBHOO BADRILAL BAHETI and A SHAMBHOO BAHETI are the only Partners of M/s. BRAINEO NSULTANT with effect from 08.02.2021. The retiring partners eed to leave the above mentioned Partnership Firm in favour of e continuing partners SHRI SHAMBHOO BADRILAL BAHETI JDHA SHAMBHOO BAHETI to hold the same absolutely forever all rights, title, lien, easements, advantages and appurtenances further claim and interference from the said SHRI JATIN KKAR and SHRI DIVYESH NIRANJAN GOGRI or by any ns under them for the corresponding eligible consideration y this notice our clients SHRI SHAMBHOO BADRILAL BAHET UDHA SHAMBHOO BAHETI informs the public in general that, partners of M/s BRAINEO CAPITAL AND CONSULTANT, and ny transactions with above said firm now and in further they Ir clients SHRI SHAMBHOO BADRILAL BAHETI and SHRIMATI IOO BAHETI Only. And not to deal with SHRI JATIN NARENDRA SHRI DIVYESH NIRANJAN GOGRI IN ANY MANNER s a partner of M/s. BRAINEO CAPITAL AND CONSULTANT. EALS WITH SHRI JATIN NARENDRA THAKKAR and SHRI DIVYESH NIRANJAN GOGRI SHALL BE DOING AT THEIR OWN RISK & CONSEQUENCES and SHALL NOT BIND OUR CLIENTS. Dated This 20th Day of March, 2021

Place : Mumbai

PUBLIC NOTICE

Mr. Bimal Kumar is the owner in respect of Flat No.106, adm. 710 sq.ft. built up area, on the First Floor, B wing, in the building known as Gagangiri Co-op. Housing Society Ltd., situated at Plot No. 47, Sector-17. Vashi. Navi Mumbai Taluka & District Thane.

The said flat was purchased by Deed of Assignment Dated: 5-8-2003, duly registered vide No: TNN-3-6250-2003 Dated:

PUBLIC NOTICE

Member OF PUBLIC TO TAKE Notice that, my Client Mr. Arunkumar Bhuwania is the owner of Flat No.405/406, 4th Floor, Area Admeasuring 750 Sq. Ft., Apeejay House, Apeejay Premises Co-operative Society Ltd., situated at CTS No. 130, Bombay Samachar Marg, Fort, Mumbai 400 001, he had lost the following documents regarding the said Flat:

- 1) Sale Deed dated 11th November, 1976 executed between Sumita S. Sharma with Sunil P. Sharma and Arunkumar Bhuwani
- Share Certificate No.12 of Apeejay Premises Co-operative Society Limited which is transfer vide Transfer No.76 dated 25/06/1993.

3) Certificate of Sinking Fund dated 31/03/1997.

Complaint of which was lodged at Mata Ramabai Ambedkar Marg Police Station on 17/03/2021, complaint No.355/2021. So if any persons found the above mentioned documents or having any claim or right, interest, title, against in respect of said Flat nowever or otherwise, are hereby required to intimate me at my below mentioned address within 14 days from the date of publication of this notice about the same failing which it will presumed that there is no claim and my client shall proceed and complete all the requirements. Such claim and objections received thereafter shall be deemed to have been waived. Sd/

Adv. Prashant P. Tavasalkar Office No.2, Kedhare Bhawan, Tembhipada Bhandup (West), Mumbai 400078.

Galaxy Surfactants Limited CIN: L39877MH1986PLC039877									
Registered office: C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai - 400 703, Maharashtra, India Tel: +91 22 2761 6666, Fax: +91 22 2761 5883/2761 5886 Email: <u>investorservices@galaxysurfactants.com</u> ; Website: <u>www.galaxysurfactants.com</u>									
The company has received a request from the below mentioned shareholder(s) for issue of Duplicate Share Certificate in lieu of original share certificate(s) of Rs.10/- lost/misplaced. The company shall proceed to issue Duplicate Share Certificate in their favour if no objection is received within 7 days from the date of this notice.									
Name of the Shareholders	Folio.No	Cert No	C	ist No	No of Shares				
Yuvraj Krishna Yadav Fulwanta Yuvraj Yadav	000763, 002096	6288, 40344, 40355	3253061 16325311 16326461	- 16325460	350				
Place: Navi Mumbai Date : March 19, 2021			F	Nir	rfactants Ltd. Sd/- ranjan Ketkar iny Secretary				

(Proposed) Sneh Alankar Co-op Housing Soc. Ltd. Survey No.107 (Part), Plot No.7, C.T.S.No. 8723 To 8728, Near Shyamrao Vitthal Bank, Ayre Village, Dombivali (E), Tal. Kalyan, Dist. Thane.								
Registar of Housing Society Public Notice								
for nex M/s sai	declaration o At hearing is 5. Sneh She d property manual ntion below.	f Řegistration of socie kept on - 06/04/202 Iters, Dombivli and ay submit their say a	ety under mo 1 at 12.00 p those who t the time of the time of action will he property	have interest in the f hearing at the venue all be presumed that be take. y-				
	Survey No.	C.T.S. No.	Plot No.	Total Area Sq.Mtr				
	107(Part)	8723 To 8728	7	515.50 Sq mtrs				
Ne			Kiran npetent Au	Sd/- Sonawane thority & District DY. op. Scoieties, Thane				

NOTICE

UNIT: VADILAL ENT.LTD.

REGD. OFFICE: COLLONADE BUILDING 10[™] FLOOR, OPP ISCKON TEMPLE, BRTS BUS STAND, AMBLI BOPAL ROAD, AHMEDABAD, GUJARAT 380015. Notice is hereby given that the certificate(s) in respect of below mentioned Equity shares of the Company has / have been lost / misplaced / stolen and the holder(s) of the said shares has / have applied to the company for issue of Duplicate share Certificate(s) in lieu of the original share certificate(s).

Sr. No.	Name of Shareholder(S)	Folio No.	No. of Shares	Certificate No.	Distinctive Nos.
1	DIGISH MANILAL GADA	2090	100	5427	490791
2 MANILAL BHANJI GADA		2090	100	5427	to 490890

Any person, who has a claim in respect of the said shares, should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from publication of this notice, failing which the Company will proceed to issue duplicate share certificate(s) without further intimation

Place:MUMBAI Date: 20/03/2021 Name of the Shareholder(s) DIGISH MANILAL GADA MANILAL BHANJI GADA

Date : 20.03.2021

come down this year as the state forest department has taken various measures for the protection of the endangered marine species and their habitats, an official said.

- Around 2,575 carcasses of Olive Ridlevs have been counted in the current year so far, while 6,320 fatalities were reported in the 2019-20 nesting season."The decline in the number of turtle deaths is encouraging as the forest department has been taking measures to protect the marine species," the official said.
- However, the Orissa High Court has recently directed the state government to enforce a prohibition on fishing activities by trawlers near the mouth of Devi river and along the coast to protect the marine species.
- Based on a report submitted by a committee, the court observed that there is "incidental killing of turtles due to suffocation in fishing nets or by injuries inflicted by the propellers of the trawlers". The Olive Ridley turtles turn up in millions for mass nesting along the Odisha coast every year. Gahirmatha beach in Kendrapara district is acclaimed as the world's largest-known nesting site for the endangered marine species. Apart from Gahirmatha, turtles turn up at the mouths of Rushikulya and Devi river for mass nesting.

To

advertise

in this

Section

Call :

Manoj Gandhi

9820639237

Public Notice

This is to inform the general public that Origir hare Certificate No. 23, dated O2nd August, 1986 earing Distinctive Nos. from 111 to 115 of M/s Devi Industries, member of Nahar & Seth Industria Estate Premises Co-op Society Ltd. having address at Cardinal Gracious rod, Next to P&G Plaza hakala, Andheri (East), Mumbai 400099. have bee ost/ misplaced. The member of the society have applied for issue of duplicate shares. The societ hereby invites claims and obiections fron claimants/ objector or objectors for issuance of uplicate share certificate within the period o 15 (fifteen) dates from the date of publication o his notice, copies of such documents and othe proofs in support of his/ her/ their claims bjections for issuance of duplicate share ertificate to the society secretary of Nahar & Seth Industrial Estate Premises Co-op Society Ltd no claim / objections are received within th eriod prescribed above, the society shall be free o issue duplicate Share Certificate in sucl anner as is provided under the bye-laws of the ociety. The claims / objections, if any receive by the society shall be dealt with in the man rovided under the bye-laws of the society Sd/ecretary Place: Mumbai

Date: 20/03/2021

For District Deputy Registrar, By Order, Co-operative Societies, Mumbai City (3), Competent Authority u/s 5A of the MOFA, 1963

EMERALD LEISURES LIMITED (FORMERLY KNOWN AS "APTE AMALGAMATIONS LIMITED")

CIN: L74900MH1948PLC006791 Registered Office: Club Emerald Sports Complex, Plot No. 366/15, Swastik Park, Near Mangal Anand Hospital, Chembur, Mumbai - 400 071 Email: info@apteindia.com | Website: www.apteindia.com | Tel No.: +91 22 2526 5800

NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING Notice is hereby given that the Extraordinary General Meeting ("EGM") of the Company would be held on Friday, April 23, 2021 at 11:00 a.m. through Video Conferencing(VC)/Other Audio Visual Means (OAVM) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and

the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015["Listing Regulations") read with General Circular 14/2020 dated April 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020, Circular No.22/2020 dated June 15, 2020, Circular No.22/2020 date No.33/2020 dated 28th September, 2020 and Circular No.39/2020 dated 31st December, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No.20/2020 dated May 05, 2020 issued by the SEBI (collectively referred to as "relevant circulars") to transact the business, as set out in the Notice calling the EGM. Members attending the EGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under section 103 of the Act.

In compliance with the relevant circulars, the Notice of EGM, inter-alia, including the e-voting instructions, have been sent only by electronic mode on March 18, 2021 to those Members whos email address are registered with the RTA/Depository Participant(DP) and to all shareholders whose names appear on the Register Member/List of Beneficiary Owners as received from National Securities Depositories Limited(NSDL)/Central Depository Services(India) Limited(CDSL) as at the close of business hours on March 12, 2021. Members may note that the Notice of EGM will also be available on the Website of the Company www.apteindia.com, Website of the Stock Exchange i, available on the website of the Company www.aprendiction, research of the Vebsite of the Vebsite of the Company www.aprendiction, research of the Vebsite of the Vebsite of the Company www.aprendiction, research of the Vebsite of the Vebs www.evoting.nsdl.com.

n compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the Companie (Management and Administration) Rules, 2014, the Company has offered electronic voting traditive reaction of the second seco made available at the time of EGM and Members attending the meeting who have not already cas their vote by remote e-voting and e-voting at the EGM are provided in the Notice. Members whose names appears on the Register Members/ Register of Beneficial Owners

maintained by the Depositories as on the Cut Off date for voting i.e April 16, 2021, shall be entitled to vall the facility of premote e-voting at the EGM. Any person, who acquires shares of the Company and ecome a member after dispatch of the Notice but before Cut-off date for voting i,e April 16, 2021, may obtain the login id and password by sending a request to evoting@nsdl.co.in or contacting our RT/ urva Sharegistry (India) Pvt Ltd at support@purvashare.com/e-voting-Mr. Manish Shah or 324659811

he remote e-voting period would commence on April 20, 2021 (Tuesday) 9:00 A.M.(IST) and end of April 22, 2021 (Thursday) 5:00 PM. (IST). Members will not be able to cast their vote electrical) beyond the said date and time and the remote e-voting module shall be disable for voting by NSDI hereafter Mr. Santoshkumar Pandey (Practicing Company Secretary), Mumbai has been appointed as a Scrutinizer for conducting the remote E-voling process at the EGM. The Members who have case their vote by remote e-voting prior to the EGM may also attend the EGM, but shall not be entitle to cas their vote again.

Members holding shares in physical form who have not registered their email address are requested to update their email addresses with Company's Registrar and Share Transfer Agent, Purva Sharegistry (India) Pvt. Ltd by clicking the link. http://www.purvashare.com/email-and-phone-updation/in their website www.purvashare.com and follow the registration process as guided therein. Obtain Notice of EGM and/or login details for joining the EGM through VC/OAVM facility including evoting, and in case shares are held in demat mode, please provide DPID-CLID(16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID).Name, Client methater or copy of Consolidated Account statement, PAN (Self-attested scanned copy of PAN card), AADHAR (Self-attested scanned copy of Addhar Card) to support@purvashare.com.

ny query or grievance in relation to voting by e-voting can be addressed to the NSDL or Registrars c the company Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. Can be forwarded at email:evoting@nsdl.co.in o support@purvashare.com By the Order of the Board of Director's Place: Mumbai **Emerald Leisures Limited** Dated: 19/03/2021 Sd/ Rajesh M.Loya Whole Time Director (DIN: 00252470) 8-2003 from Mrs. Shobha Manikrao Kalbhor

Mrs. Shobha Manikrao Kalbhor had inherited the said flat from Mr. Manikrao Waman Kalbhor, Mr. Manikrao Waman Kalbho expired on 10-9-1993 leaving behind him, Mrs. Shobha Kalbhor, Mr. Nilesh Kalbhor, Miss. Pradnya Kalbhor & Miss. Manisha Kalbhor as his legal heirs & representatives and they had executed No Objection cum Consent in favour of Mr. Shobha Manikrao Kalbho

Mr. Manikrao Waman Kalbhor had acquired the said property by Release Deed Dated: 19-3-1991 from Mr. Chandrakant Wamar Kalbhoir which was not registered.

The owner has mortgaged the flat to our client Punjab National Bnak The owner is has lost/misplaced Original Release Deed Dated: 19-3-1991 Any person/heir and legal representatives having any claim over the said Flat or have found the said Releaee Deed Dated: 19-3-1991 or any mortgage with any Bank / Financial Institutions, should intimate us in writing within 15 days of this publication.

Sd/-Pradip Shukla & Co. Advocates & Notary Place: Mumbai, 302.Building No.D8,Yogi Nagar,Borivali (W),Mumbai-92 Date: 20-3-2021.

PUBLIC SUMMON (Order 5, Rule 20 Of C.P.C.)

In The Court of Porbandar Hon'ble Second Senior Civil Judge Saheb, Place - Porbandar.

Special Civil Suit No. 17/2015

State Bank of India, A body - Corporate constituted under State Bank of India act 1955 and having its central office at Madame Cama Road, Nariman Point, Mumbai and having one of its Local Head Office at Bhadra, Ahmedabad and one of its Branches amongst other places at Manek Chowk Branch, Porbandar, Plaintiff(s) District : Porbandar.. V/s

(3) Khalid Mohommed Salim Baig,

Res. at - Flat No. B1/303 PL 15 Sec-22, Hawares Green Chs, Village-kamothe, Tal, Panvel Raigad, Navi Mumbai. Defendant(s)

In favour of Plaintiff as Advocate Shri H.B.Kotecha.

Whereas, Plaintiff has instituted the above suit filed against you for Recovery a sum of Rs. 7,57,000/ plus interest and cost. You are hereby summoned to appear in this court in person or by a pleader on the Next Date : 22/03/2021 at 10:30 a.m. O'clock, to answer the same, failing which the suit or application will be disposed of ex parte.

Given under my hand and the seal of the court on this 10th day of March-2021.



PUBLIC NOTICE

NOTICE is given to Public on behalf of SUDHIR ARJUN UTEKAR who intend to sell to sell/transfer Room No. B-406 situated in Amidhara Shopping Centre No. A, CHS Ltd. Bakul Street, Near Cross Garden, Bhayander (W), Dist- Thane- 401101 Standing in the name of MR. ARJUN SONU UTEKAR expired on 21/04/2001 was the owner of the Room No. B-406 situated in Amidhara Shopping Centre No. A, CHS Ltd. Bakul Street, Near Cross Garden, Bhayander (W), Dist - Thane - 401101. After that the room was transferred to the name of wife Saraswati Arjun Utekar she also expired on 31/12/2008.

That the said SUDHIR ARJUN UTEKAR the surviving legal heir become the owner of the aforesaid room as per dated 04" May 2014. Now he intends to sell/ transfer the said room to prospective purchasers.

All person or other concerned authority having any claims against the said B-406 situated in Amidhara Shopping Centre No. A, CHS Ltd. Bakul Street, Near Cross Garden, Bhayander (W), Dist- Thane- 401101 Or any part thereof by way any heir ship, sale, exchange, inheritance, claims, mortgage, possession, gift, lease, lien charge, trust or otherwise etc. howsoever are required to make the same known in written to me with documentary evidence at address given below within 15 (Fifteen) days from the publication of this public notice, failing which it shall be presumed that there is no such any type of claims from any person overthe said room to any prospective purchase of his choice, if any claims objection received after the said 15 (Fifteen) days period the same shall be considered as waived, ignored as if there was no claims and our client will complete the transaction day of 15 days. Place : Mumbai Sd/

Adv. Deepak S. Jadhav

Advocate High Court Shop NO. 31/2 Janta Market, Nr. Chembur Railway Station, Cehmbur Mumbai- 400 071

NOTICE

Shri. Francis Rodrigues, a member of the Society, Neelamber Co-operative Housing Society Ltd., having address at, Flat No. 103-A Neelamber CHS LTD, Rizvi Complex, Sherly Rajan Road, Bandra (W) Mumbai- 400052 and holding Flat No.103-A, ('A' Wing), Neelamber CHS LTD., Rizvi complex, Sherly Rajan Road, Mumbai-400050, died on 06th September 2019 without making any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objectors or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital / property of the Society within in a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and the other proofs in support of his/ her/ their claims / objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital / property of the Society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital / property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/ objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the Society / with the secretary of the Society between 1.00 pm to 2.00pm (Mon / Wed / Fri), from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Place: Mumbai For and on behalf of

Date: 20.03.2021 Hon. Secretary Neelamber Co-operative Society Ltd., Survey No.257/3, C.T.S. No.C/1338 Rizvi Complex, Sherly Rajan Road, Bandra (West), Mumbai-400050.

	1		
। अडीच कोटींचे			
JULIA			
डुग्ज हस्तगतः			
1.0 1		सूचना	जाहीर सूचना
एकाला अटक			~`
		सूचना ही याद्वारे नागरीकांना देण्यात येते	येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. गोविंद
मंतर्न नि ००	जाहीर सूचना	की, अर्जदार श्रीमती राधादेवी बल्लम सिंह या	डी. रावारीया हे अरिहंत को-ऑपरेटिव्ह
मुंबई, दि. १९,		निर्मलनगर नुतन को—ऑप. हौ. सो.लि., वांद्रे	होसिंग सोसायटी लि., पत्ता-८३/८९, बोरा
(menerol) ministry	सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येते की,		
(प्रतिनिधी) : मुंबईतील	मे. देवी इंडस्ट्रीज, नाहर अण्ड सेठ इंडस्ट्रीयल	(पूर्व), मुंबई ४०० ०५१ मधील सदनिका क्र.	बाजार स्ट्रिट, फोर्ट, मुंबई-४००००१ या
उपनगरांतील उच्चभ्र	इस्टेट प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी	१/२० चे सभासद असून त्यांच्या अर्जानुसार	सोसायटीचे सदस्य आहेत आणि खोली
	लिमिटेड, पत्ता: कार्डीनल ग्रेसियस रोड, पी अँण्ड		
वस्त्यांमध्ये अमली पदार्थ		सदर सदनिका संबंधित मूळ भाग भांडवल	क्र.५०३ तसेच अनुक्रमांक ८६ ते ९० धारक
	जी प्लाझाच्या पुढे, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-	प्रमाणपत्र क्र. ३६ (१७६ ते १८०) प्रवासात	भागप्रमाणपत्र क्र.१८ चे मालक आहेत, यांनी
पुरविणाऱ्या एका बड्या			
· · · ·	४०००९९ यांचे अनुक्रमांक १११ ते ११५ धारक	गहाळ झाले आहे. पोलीस एफ.आय.आर. मध्ये	सोसायटीकडे असे प्रस्तुत केले आहे की,
तस्कराला महाराष्ट्र	दिनांक २ ऑगस्ट, १९८६ रोजीचे मुळ भागप्रमाणपत्र		उपरोक्त भागप्रमाणपत्र हरवले आहे आणि
	· · ·	तशी नोंद केली आहे.	
दहशतवादविरोधी	क्र.२३ हरवले/गहाळ झाले आहे. सदर सोसायटीच्या		अत्यंत शोध घेतल्यानंतरही सापडलेले नाही
	सदस्यांनी दुय्यम भागप्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे.	जर कोणत्याही व्यक्तिस सदनिका क्र.	
पथकाने (एटीएस)	ş		आणि म्हणून त्यांनी याबाबत सोसायटीकडे
	सोसायटीने दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी काही	१/२० चे मूळ भाग भांडवल प्रमाणपत्र	
अंधेरी येथून बुधवारी			दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी विनंती
	दावा व आक्षेप असल्यास त्यांचे दावा पृष्ठ्यर्थ	सापडल्यास तसेच भाग भांडवल प्रमाणपत्र	केली आहे.
अटक केली. सोहेल	दस्तावेजांचे आवश्यक पुरावे प्रतींसह दय्यम	गहाण ठेवल्यास किंवा राहत असलेल्या	
			जर कोणा व्यक्तीस याबाबत दावा/आक्षेप/
मेमन असे या तस्कराचे	भागप्रमाणपत्र वितरणासाठीचे त्यांचे दावा/आक्षेप	सदनिका यावर कर्ज असल्यास हया नोटीस	हित असल्यास त्यांनी सोसायटीच्या वर
	नाहर ॲण्ड सेठ इंडस्टीयल इस्टेट प्रिमायसेस को-		ाहत असल्यास त्याना सांसायटाच्या वर
नाव असून एटीएसच्या		प्रसिध्द तारखेपासून १५ दिवसाच्या आत	दिलेल्या पत्त्यावर सदर सूचना वितरणापासून
ाज जतून एपएल प्या	ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे सोसायटी सचिव		
		संस्थेच्या सचिव/अध्यक्ष यांच्याशी संपर्क	१५ दिवसांत कळवावे. जर वर विहित
पथकाने त्याच्याकडून	यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५	साधावा. जर असे करण्यात आले नही तर	
	दिवसांच्या आत पाठवावेत. जर वर विहित		कालावधीत कोणताही दावा वा आक्षेप प्राप्त
सुमारे अडीच कोटींचे		सोसायटी अर्जदाराच्या विनंतीनुसार मूळ भाग	न झाल्यास सोसायटी दुय्यम भागप्रमाणपत्र
1 ° .	कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास		
एमडी ड्रग्ज हस्तगत	उप-विधीमध्ये नमुद प्रक्रियेनुसार दुय्यम भागप्रमाणपत्र	भांडवल प्रमाणपत्र क्र. ३६ (१७६ ते १८०)	वितरीत करेल.
केले. इतक्या मोठ्या	वितरणास सोसायटी मुक्त असेल. सोसायटीकडे दावा/	१/२० ची प्रतिलिपी प्रमाणपत्र हे अर्जदाराच्या	च्या वतीने व करिता
	आक्षेप प्राप्त झाल्यास त्यावर सोसायटीचे उप-		
प्रमाणात एमडी ड्रग्ज		नांवे निर्गमित करण्यास मुक्त राहील. त्यानंतर	अरिहंत को-ऑपरेटिव्ह हौसिंग
	विधीअंतर्गत तरतुदीप्रमाणे कारवाई केली जाईल.	मुळ भाग भांडवल प्रमाणपत्र स्थित हे आपोआप	सोसायटी लि.
सोहेल याने आणले		9	
	सही/-	रदुद करण्यात येईल.	सही/-
कुठून? याचा तपास	सचिव		
		ا هم همیت ا	सचिव
एटीएसचे अधिकारी	ठिकाण: मुंबई	मुंबईं कार्यकारी समितीच्या आदेशानुसार व करीता	
		दिनांकः १६.३.२०२१ अष्यश्व/सचिव	ठिकाण: मुंबई
करीत आहेत.	दिनांक: २०.०३.२०२१	Contraction (Contraction) (Contraction)	दिनांक: २०.०३.२०२१
			14 (14. 10.04.101)
पोलिसांच्या रेकॉर्डवरील			
एक आरोपी पश्चिम		पंचरत्न कोहौसो ति	लामटडचा एजाएम
। एक आरापा पाश्चम	जाहीर सुचना		
		पंचरत्न को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेः	ड, नादणी क्र.बीओएम/एचएसजी/आर/९५८३/ 📔
उपनगरात अमली पदार्थ	याव्दारे सुचना देण्यात येते की, माझे	१९८४, पत्ताः प्लॉट क्र.५, मुळजी नगर, एस.व	की रोड बोरितनी (11) मंनर्-४००००२ मा
पुरवित असल्याची	अशील श्रीमती सोनल मानसिंग घाग यांची	सोसायटीच्या सर्व सदस्यांना सहकारी संस्थ	ा कायदा आणि उप-विधीच्या तरत् दीन् सार
	खाली नमूद केलेल्या सदनिकेची मिळकत	सूचना वितरीत करण्यात येत आहे की, सोसायटीची	
माहिती एटीएसच्या			
) आहे.	सभा रविवार, २१ मार्च, २०२१ रोजी स.१८	०.३०वा. ावद्यमान काविड-१९ प्राद्भोवाच्या
अधिकाऱ्यांना मिळाली		परिस्थितीमुळे झूम मिर्टीग मार्फत आभासी दुकश्र	
	📔 फ्लॅटचे वर्णन :		
होती. हा आरोपी ड्रग्ज		आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोबाईल क्रम	गक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ई-मेल
	मौजे ठाकुर्ली, तालुका कल्याण, जिल्हा	contactpanchratnachsl@gmail.com	
देण्यासाठी अंधेरी येथे	ठाणे येथील स.न. २५४, हिस्सा नं. २/१		a viouiu.
			सही/-
आल्याचे समजताच	व २/२, म. जी. रोड, भावे हॉल जवळ,	रिकाणः मंतर्र	
		ठिकाण: मुंबई	(प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने
एटीएसच्या जुहू युनिटचे	डोंबिवली (पश्चिम), ता. कल्याण, जि.	दिनांक: २०.०३.२०२१ पंच	रत्न को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड
	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप.	•	
एटाएसच्या जुहू युानटच प्रभारी पोलिस निरीक्षक	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप.		
प्रभारी पोलिस निरीक्षक	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती	क्षी करण को दीन ह	
	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती	श्री कृष्ण कोहौसो वि	
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट		लेमिटेडची एजीएम
प्रभारी पोलिस निरीक्षक	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमि	लेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमपुएम/डप्ल्युआर/एचएसजी/
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६,	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमि	लेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमपुएम/डप्ल्युआर/एचएसजी/
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट–अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमि टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.२००५, पत्ता: व	लेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डप्ल्युआर/एषएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.),
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट–अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६	श्री कुष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमि टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.२००५, पत्ताः व मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना	रोमिटेडची एजीएम टेड, नौंदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), ा सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत.	श्री कुष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमि टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.२००५, पत्ताः व मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना	रोमिटेडची एजीएम टेड, नौंदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), ा सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत.	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमित दीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.२००९, पत्ता: र मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांन तरत्वदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे र	लेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कावदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट–अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री.	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिंग टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.२००५, पत्ता: १ मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २०	लेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.0%.३0वा. विद्यमान कोविड-१९
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिंग टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.२००५, पत्ता: १ मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २०	लेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.0%.३0वा. विद्यमान कोविड-१९
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमित दीसी / १२९९९ दिनांक 0४.०७.२००५, पत्ता: १ मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांन तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे प वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे झुम मिर्टीग मार्फत	तिमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कावदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.0७.३०वा. विद्यमान कॉविड-१९ आभासी ट्रकथ्राव्य माध्यमाने संपन्न होईल.
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिंग टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.२००५, पत्ता: १ मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २०	तिमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कावदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.0७.३०वा. विद्यमान कॉविड-१९ आभासी ट्रकथ्राव्य माध्यमाने संपन्न होईल.
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिंग टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.२००५, पत्ता: १ मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांन तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे झुम मिर्टीग मार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म	लेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ ंआभासी दुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. मोबाईल क्रमंक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट–अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमित दीसी / १२९९९ दिनांक 0४.०७.२००५, पत्ता: १ मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांन तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे प वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे झुम मिर्टीग मार्फत	लेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे.
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट–अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमित टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.२००५, पत्ता: १ मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांन तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे ग वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे झुम मिर्टीग मार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म	लेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ ंआभासी दुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. मोबाईल क्रमंक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णी कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमि टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.२००५, पत्ताः व मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिटींगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma	तिमिटेडची एजीएम टेड, नोंदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. मोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे sil.com वर पाठवावे. सही/-
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक	श्री कृष्ण को-ऑपरेटव्ह हीसिंग सोसायटी लिमित टीसी/१२९९९ दिनांक 0४.0७.२००५, एताः व मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे ह्युग मिटींगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma टिकाण: मुंबई	रोमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डप्ल्युआर/एषएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची इडती घेतली असता	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक	श्री कृष्ण को-ऑपरेटव्ह हीसिंग सोसायटी लिमित टीसी/१२९९९ दिनांक 0४.0७.२००५, एताः व मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे ह्युग मिटींगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma टिकाण: मुंबई	तिमिटेडची एजीएम टेड, नोंदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. मोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे sil.com वर पाठवावे. सही/-
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची इडती घेतली असता	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४	श्री कृष्ण को-ऑपरेटव्ह हीसिंग सोसायटी लिमित टीसी/१२९९९ दिनांक 0४.0७.२००५, एताः व मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे ह्युग मिटींगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma टिकाण: मुंबई	रोमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डप्ल्युआर/एषएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने
प्रभारी पोलिस निरोक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक	श्री कृष्ण को-ऑपरेटव्ह हीसिंग सोसायटी लिमित टीसी/१२९९९ दिनांक 0४.0७.२००५, एताः व मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे ह्युग मिटींगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma टिकाण: मुंबई	रोमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डप्ल्युआर/एषएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने
प्रभारी पोलिस निरोक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे.	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमित टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.२००५, पत्ताः व मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिर्टीगनार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म् ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ	तिमिटेडची एजीएम टेड, नोंदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. नोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे sil.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने ज्या को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड
प्रभारी पोलिस निराक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले.	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमित टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.२००५, पत्ताः व मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिर्टीगनार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म् ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ	तिमिटेडची एजीएम टेड, नोंदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. नोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे sil.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने ज्या को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड
प्रभारी पोलिस निराक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले.	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे	श्री कृष्ण को-ऑपरेटव्ह हीसिंग सोसायटी सिमित टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.२००५, पत्ताः व मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे र वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे ह्युग मिटींगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महेरवर नं.२ कोहौसो	तिमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कावदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता ११ रोजी सायं.09.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) ज्या बतीने ज्य को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड तिमिटेडची एजीएम
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन	श्री कृष्ण को-ऑपरेटव्ह हीसिंग सोसायटी सिमित टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.२००५, पत्ताः व मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे र वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे ह्युग मिटींगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महेरवर नं.२ कोहौसो	तिमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कावदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता ११ रोजी सायं.09.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) ज्या बतीने ज्य को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड तिमिटेडची एजीएम
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमित टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.२००५, पत्ताः र मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे प् वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिटींगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma टिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महिस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिगि	लेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दुकप्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गेबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने ष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड लिमिटेडची एजीएम मेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एषएसजी
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमि टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.१००५, पत्ताः व मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे ग वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिटींगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma टिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महिश्वर नं.२ कोहीसो महेस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिगि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९१	तिमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दृकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. मोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने ज्य को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड तिमिटेडची एजीएम मेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.),
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉपरिशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमि टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.१००५, पत्ताः व मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे ग वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिटींगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma टिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महिश्वर नं.२ कोहीसो महेस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिगि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९१	तिमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दृकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. मोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने ज्य को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड तिमिटेडची एजीएम मेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.),
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉपरिशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमित टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.१००५, पत्ताः व मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिर्टीगनार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म् ई-मेल contactshreekrishnachsl@gma टिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महिश्वर नं.२ कोहीराो महेस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिगि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९५ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना	तिसिटेडची एजीएम टेड, नौंदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दृकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. नोबाईल क्रमाव्य नाध्यमाने संपन्न होईल. नोबाईल क्रमाव्य नाध्यमाने संपन्न होईल. नोबाईल क्रमाव्य नाध्यमाने संपन्न होईल. नोबाईल क्रमाव्य नाध्यमाने संपन्न डो.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने ज्या को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड तिसिटेडची एजीएम मेटेड, नौंदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७. पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोटींपेक्षा अधिक	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला.	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमित टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७. २००५, पत्ताः प मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे रं वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुम मिर्टीगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महिस्पर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिपि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९५ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे र	तिमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी १९१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. नोबाईल क्रमंक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने ज्य को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड तितमिटेडची एजीएम मेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७. पत्ता: बाधु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी १०१९-२० करिता
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला.	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमित टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७. २००५, पत्ताः प मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे रं वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुम मिर्टीगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महिस्पर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिपि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९५ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे र	तिमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी १९१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. नोबाईल क्रमंक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने ज्य को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड तितमिटेडची एजीएम मेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७. पत्ता: बाधु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी १०१९-२० करिता
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोटींपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमित टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७. २००५, पत्ताः प मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुग्म मिर्टीमामर्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महिस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिगि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९५ मुंबई-४००७६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे.	तिमिटेडची एजीएम टेड, नोंदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एषएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, संसायटीची कालावधी १०१९-२० करिता २१ रोजी सायं.0७.३०वा. विव्यमान कोविड-१९ जाभासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. नोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ill.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने ष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड तितमिटेडची एजीएम भेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एषएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी १०१९-१० करिता २०९१ रोजी दु.४.00वा. वियमान कोविड-१९
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोटींपेक्षा अधिक	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला.	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमित टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७. २००५, पत्ताः र मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे ह्युग मिर्टीगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ सहिश्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिनि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९१ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, ११ मार्च, आ	तिमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कावदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सारं.0७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गेबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) ज्या वतीने ज्य को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड तिरिमिटेडची एजीएम मेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता ११सी दुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदरयांना
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोर्टीपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वसईमध्ये	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९६६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमित टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७. २००५, पत्ताः प मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुग्म मिर्टीमामर्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महिस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिगि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९५ मुंबई-४००७६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे.	तिमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कावदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सारं.0७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गेबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) ज्या वतीने ज्य को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड तिरिमिटेडची एजीएम मेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता ११सी दुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदरयांना
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोटींपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे सुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नेंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१)	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमितं टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.२००५. पत्ताः प मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे ह्युग मिटींगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महेश्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिगि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९१ मुंबई-४०००६२ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, र प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे ह्युग मिटींगमार्फत आहे विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोबाइ	तिमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सार्य.0७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दुकप्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गेबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने ज्य को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड तिमिटेडची एजीएम मेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता सासी दुकप्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोटींपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वर्साइमध्ये राहणाऱ्या सोहेल	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे सुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नेंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१)	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमित टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७. २००५, पत्ताः र मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे ह्युग मिर्टीगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ सहिश्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिनि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९१ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, ११ मार्च, आ	तिनिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सार्य.0७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गेबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने ज्य को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड तिरिटिडची एजीएम मेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता सासी दुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे.
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोटींपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वर्सईमध्ये राहणाऱ्या सोहेल	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे सुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (वहिनी) व	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमितं टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.२००५. पत्ताः प मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे ह्युग मिटींगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महेश्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिगि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९१ मुंबई-४०००६२ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, र प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे ह्युग मिटींगमार्फत आहे विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोबाइ	तिमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सार्य.0७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दुकप्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गेबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने ज्य को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड तिमिटेडची एजीएम मेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता सासी दुकप्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोर्टीपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वसईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे सुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (वहिनी) व	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमि टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.१००५, पत्ताः व मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे र वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुम मिर्टीग र्माफंत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म् ई-मेल contactshreekrishnachsl@gma टिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ सहिश्वर नं.२ को.हीसो महेस्वर नं.२ को.डीसिंग महेस्वर नं.२ को.हीसी महेस्वर नं.२ को.डीसिंग सहिश्वर नं.२ को.डीसिंग सहिश्वर नं.२ को.डीसिंग महेस्वर नं.२ को.डीसिंग संदर्भाता तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, घ प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे कुम मिर्टीगमार्फत आभ् विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोवाझ ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g	तेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सांसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. मोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने रूप को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड रितिमिटेडची एजीएम मेरेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता सहाये ने क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे.
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोर्टीपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वसईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे देनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (वहिनी) च (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) हा	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमित टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७. २००५, पत्ताः च मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुम मिर्टीग मार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महिस्टर र्न.२ को.होसी महेस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिगि /टीसी/९८१२/७७-९८ दिनांक ३१.०७.१९९५ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, द प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुम मिर्टीममार्फत आहे विनती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोबा इ-मेल contactmaheshwarno.2chsl@g	तिमिटेडची एजीएम टेड, नौंदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. नोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने क्र. सोद्यणे क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७. पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २०९१ रोजी दु.४.००वा. विद्यमान कोविड-१९ मासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची इडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोर्टीपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वसईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (चहिनी) व (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) ह्या दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमित टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७. २००५, पत्ताः च मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुम मिर्टीग मार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महिस्टर र्न.२ को.होसी महेस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिगि /टीसी/९८१२/७७-९८ दिनांक ३१.०७.१९९५ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, द प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुम मिर्टीममार्फत आहे विनती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोबा इ-मेल contactmaheshwarno.2chsl@g	तेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सांसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. मोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने रुष को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड रितिमिटेडची एजीएम मेरेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता सहा टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे.
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची इडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोर्टीपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वसईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (चहिनी) व (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) ह्या दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमितं टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७. २००५, पत्ताः च मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे रं वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुम मिर्टीगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma टिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महिश्टर र्न.२ को.हौसा महेस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिपि /टीसी/९८१२/९७-९८ विनांक ३१.०७.१९९५ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे प् वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, प् प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुम मिर्टीगमार्फत आहे विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोबाइ ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g	तिमिटेडची एजीएम टेड, नौंदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. नोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने क्र. संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २०९१ रोजी दु.४.००वा. विद्यमान कोविड-१९ मासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईत क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोटींपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वर्सईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (बहिनी) व (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) ह्या दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य कोणीही वारस नाहीत.	श्री कृष्ण को-ऑपरेटव्ह हीसिंग सोसायटी लिमिंटीसी/१२९९९ दिनांक ०४.०७. २००५. पत्ताः प मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुग मिटींगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिगि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९५ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुतीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २ प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुग मिटींगमार्फत आभ विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोवा ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g टिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ महेस्वर नं	तिमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कावदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता ११ रोजी सायं.09.३0वा. विद्यमान कोविड-१९ आभासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या बतीने ष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड तिदिमिटेडची एजीएम मेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कावदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २०११ रोजी दु.४.००वा. विद्यमान कोविड-१९ मासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या बतीने i.१ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोटींपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वर्सईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (बहिनी) व (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) ह्या दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य कोणीही वारस नाहीत.	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमित टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७. २००५, पत्ताः च मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुम मिर्टीग मार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महिस्टर र्न.२ को.होसी महेस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिगि /टीसी/९८१२/७७-९८ दिनांक ३१.०७.१९९५ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, द प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुम मिर्टीममार्फत आहे विनती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोबा इ-मेल contactmaheshwarno.2chsl@g	तिमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कावदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता ११ रोजी सायं.09.३0वा. विद्यमान कोविड-१९ आभासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या बतीने ष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड तिदिमिटेडची एजीएम मेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कावदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २०११ रोजी दु.४.००वा. विद्यमान कोविड-१९ मासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या बतीने i.१ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बोजारात अडीच कोटींपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वर्सईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो एमडी ड्रग्जसह पालघर	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (भाची) ह्या दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य कोणीही वारस नाहीत. तरी सदर मालमत्तेविरुद्ध किंवा मालमत्तेवर	श्री कृष्ण को-ऑपरेटव्ह हीसिंग सोसायटी लिमि टीसी/११९९९ दिनांक ०४.०७. २००५, पत्ताः व मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुग मिर्टीमार्मार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महेस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सांसायटी लिगि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९५ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २ प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुग मिर्टीममार्फत आभ विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोवा ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g टिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ महेस्वर नं	तिनिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कावदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गेवाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने ष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड तिमिटेडची एजीएम वेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कावदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २०११ रोजी दु.४.००वा. विद्यमान कोविड-१९ मासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईत क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने तं.१ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड NOTICE
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोटींपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वर्सईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो एमडी ड्रग्जसह पालघर	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (चहिनी) व (२) तन्मयी मानसिंग घाग (चहिनी) व (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) ह्या दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य कोणीही वारस नाहीत. तरी सदर मालमत्तेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमिं रीसी /१२९९९ दिनांक 0४.09.9004, पत्ता: प मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरत्वीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे ग वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २०' प्रादुर्मानाच्या परिस्थितीमुळे सुम मिटींगमार्फत सदस्यांना वितरीत करण्यात येत आहे ग वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २०' प्रादुर्मावाच्या परिस्थितीमुळे सुम मिटींगमार्फत सदस्यांना वितरीत करण्यात येत आहे ग हं-मेल contactshreekrishnachsl@gma टिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महेस्वर नं.२ को-बॉपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिगि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९९ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुवीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे ग यार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, ११ मार्फ, वा प्रादुर्मावाच्या परिस्थितीमुळे सुम मिटींगमार्फत आधे विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोवादा इं-मेल contactmaheshwarno.2chsl@g टिकाण: मुंबई दिनांक: १०.०३.२०२१ महेस्वर चे प्रिकाण: मुंबई दिनांक: १०.०३.२०२१ महेस्वर चे प्रिकाण: मुंबई दिनांक: १०.०३.२०२१ महेस्वर चे प्रिकाण: मुंबई मिल करा न्या का	सेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सांसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. मोबाईल क्रमंक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने रुष्ण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड रिलिमिटेडची एजीएम मेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७. पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी १०१९-२० करिता सासी दृकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने तं.र को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड NOTICE
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोर्टीपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वसईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो एमडी ड्रग्जसह पालघर पोलिसांनी अटक केली	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (चहिनी) व (२) तन्मयी मानसिंग घाग (चहिनी) व (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) ह्या दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य कोणीही वारस नाहीत. तरी सदर मालमत्तेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमितं टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७.१००५, पत्ताः प मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे रं वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिर्टीगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म् ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महेश्वर नं.२ को.हीसिंग सहेस्वर नं.२ को.ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिगि /टीसी/९८२१/९७-९८ दिनांक ३१.०७.९९५ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे रं वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, ११ मार्च, द प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिर्टीगमार्फत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, ११ मार्च, द प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिर्टीगमार्फत आहे वित्ती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोबाइ ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g टिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ टिघाडLCC PLEASE TAKE NOTICE THAT Shri. Navin C No. A-904, Anmol., admeasuring 697 Sq.ft	तिमिटेडची एजीएम टेड, नोंदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. नेबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने क्य को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड तिर्मिटेडची एजीएम मेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २०११ रोजी दु.४.००वा. विद्यमान कोविड-१९ मासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने तं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड NOTICEE
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोर्टीपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वसईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो एमडी ड्रग्जसह पालघर पोलिसांनी अटक केली	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिंचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (चहिनी) व (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) हा (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) हा (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) हा तरी सदर मालमत्तेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत लीजलीअन, हवाला, पोटगी ईजमेंट यांचे	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमि. रीसी/१२९९९ दिनांक 0४.0७.९२०५, पत्ता: प मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तत्तुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे ग वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २०' प्रादुर्मानुष्या परिस्थितीमुळे सुम मिटींगमार्फत सदस्यांना वितरीत करण्यात येत आहे ग वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २०' प्रादुर्मावाच्या परिस्थितीमुळे सुम मिटींगमार्फत सदस्यांना वितंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म टिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महेस्वर नं.२ को-होसिंग महेस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिगि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९९ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तत्तुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे ग यार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, ११ मार्फ, वा प्रादुर्मावाच्या परिस्थितीमुळे सुम मिटींगमार्फत आधे विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोवादा इं-मेल contactmaheshwarno.2chsl@g टिकाण: मुंबई दिनांक: १.००३.१२०१ महेस्वर चे प्रिकाण: मुंबई दिनांक: १.००३.१२०१ महेस्वर चे टिकाण: मुंबई दिनांक: १.००३.१०११ महेस्वर चे प्रिकाण: मुंबई मेल करता स्वात	तिमिटेडची एजीएम टेड, नोंदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.०७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. नेबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने क्य को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड तिर्मिटेडची एजीएम मेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २०११ रोजी दु.४.००वा. विद्यमान कोविड-१९ मासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने तं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड NOTICEE
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोटींपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वर्साईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो एमडी ड्रग्जसह पालघर पोलिसांनी अटक केली होती. सुमारे २२ महिने	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०७/१९८८ रोजी मे दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिंचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (चहिनी) व (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) हा (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) हा (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) हा तरी सदर मालमत्तेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत लीजलीअन, हवाला, पोटगी ईजमेंट यांचे	श्री कृष्ण को-ऑपरेटव्ह हीसिंग सोसायटी लिमितं टीसी/१२९९९ दिनांक ०४.०७. २००५, पत्ताः प मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुम मिर्टीगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महस्वर नं.१ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिगि /टीसी/९८१२/९७.९८ दिनांक ३१.०७.१९९५ मुंबई-४०००६६ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्थिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, १२ प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुम मिर्टीगमार्फत आहे विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोबा ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ महेस्वर नं PUEASE TAKE NOTICE THAT Shri. Navin E No. A-904, Anmol., admeasuring 697 Sq.ft c As "Anmol Co-operative Housing Societ	तिनिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कावदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.09.३0वा. विद्यमान कॉविड-१९ आभासी ट्रकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. मोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) ज्या बतीने ज्या को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड तितिमिटेडची एजीएम मेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कावदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २०११ रोजी दु.४.००वा. विद्यमान कॉविड-१९ मासी ट्रकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) ज्या वतीने त.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड NOTICE Dolatrai Desalis the absolute owner of Flat carpet area on 9th floor, in Building known y Ltd", of. S. V. Road, Goregaon West,
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोटींपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वर्साईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो एमडी ड्रग्जसह पालघर पोलिसांनी अटक केली होती. सुमारे २२ महिने	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मे सुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्तंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (वहिनी) व (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) ह्या दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य कोणीही वारस नाहीत. तरी सदर मालमत्तेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत लीजलीअन, हवाला, पोटगी ईजमेंट यांचे मार्गाने किंवा नाही तर अशीच इतर दसऱ्या	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमि. श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमि. गुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुवीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे ग वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २०' प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिटींगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महेस्वर नं.२ को.होस्सो महेस्वर, नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९५ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुवीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्ड, २४ प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिटींगमार्फत आध विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोवादा ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g ठिकाण: मुंबई दिनांक: १०.०३.२०२१ महेस्वर च महेस्वर चं श्रिकाण: मुंबई दिनांक: १०.०३.२०२१ महेस्वर चं प्रादर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिटींगमार्फत आध विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोवादा ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g टिकाण: मुंबई दिनांक: १०.०३.२०२१ महेस्वर चं प्रादर्भावाच्या प्रतिस्थितीमुळे खुम भिर्टेगमार्फत आध विनंती आहे की, त्यांचे वेध ई-मेल व मोवादा ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g टिकाण: मुंबई दिनांक: १०.०३.२०२१ महेस्वर चं प्रित्र कि. ८०.२.९०२१ महेस्वर चं PLEASE TAKE NOTICE THAT Shri. Navin E No. A-904, Anmol., admeasuring 907 Sq. to As "Anmol Co-operative Housing Society Mumbai- 400104 Flat No. A-904 in the buildi	सेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता ११ रोजी सारं.0७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दुकप्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गेबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ili.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने ख्य को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड सिरेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता सती दुकप्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे आसी दुक्रयात्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे आसी दुक्रयात्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईत क्रमांक सोसायटीच्या कार्यात्यात त्यांचे आधी.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने तं.र को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड NOTICE Dolatrai Desai is the absolute owner of Flat carpet area on 9th floor, in Building known y Ltd", off. S. V. Road, Goregaon West, ing of the society jointly with Mrs. Vaishali
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची इडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोर्टीपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वसईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो एमडी ड्रग्जसह पालघर पोलिसांनी अटक केली होती. सुमारे २२ महिने तुरुंगात काढल्यानंतर तो	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मे दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (भाची) ढाा दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य कोणीही वारस नाहीत. तरी सदर मालमत्तेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत लीजलीअन, हवाला, पोटगी ईजमेंट यांचे मार्गाने किंवा नाही तर अशीच इतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारे एखादा हक्ष असणाऱ्या	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमितं टीसी/१२९९९ दिनांक 0४.०७.१००५, पत्ताः प मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे र वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्मावाच्या परिस्थितीमुळे हुम मिर्टीग मार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म् ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महेस्वर नं.२ कोडोरिसो महेस्वर नं.२ कोडोरिसी महेस्वर नं.२ कोडोरिसी महेस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे र वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, ११ मार्च, व्य प्रादुर्माताच्या परिस्थितीमुळे कुम मिर्टीगमार्फत आहे वित्तांनी आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोबाइ ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ महेस्वर नं PUEASE TAKE NOTICE THAT Shri. Navin D No. A-904, Anmol., admeasuring 697 Sq.ft As "Anmol Co-operative Housing Societt Mumbai-400104 Flat No. A-904 in the buildi Navin Desai Share Certificates No. 036	तेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सांसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.0७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी टुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. मोबाईल क्रमंक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्रापिकृत अधिकारी) च्या वतीने रुष को-ऑपरेटिड हीसिंग सोसायटी लिमिटेड रिसिमिटेडची एजीएम मेदेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी १०१९-१० करिता २०११ रोजी दु.४.००वा. विद्यमान कोविड-१९ मासी ढुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईत क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने त.२ को-ऑपरेटिड हीसिंग सोसायटी लिमिटेड NOTICE Dolatrai Desai is the absolute owner of Flat capet area on 9th floor, in Building known y Ltd", off. S. V. Road, Goregaon West, ing of the society jointly with Mrs. Vaishali Distinctive Nos. 176 to 180 (hereinafter
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची इडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोर्टीपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वसईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो एमडी ड्रग्जसह पालघर पोलिसांनी अटक केली होती. सुमारे २२ महिने तुरुंगात काढल्यानंतर तो	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मे दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (भाची) ढाा दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य कोणीही वारस नाहीत. तरी सदर मालमत्तेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत लीजलीअन, हवाला, पोटगी ईजमेंट यांचे मार्गाने किंवा नाही तर अशीच इतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारे एखादा हक्ष असणाऱ्या	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमितं टीसी/१२९९९ दिनांक 0४.09. २००५, पत्ताः प मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे रं वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिर्टीगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महरूदर र.न.२ को.होस्सा महस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिपि /टीसी/२८१२/९७-९८ विनांक ३१.09.१९९५ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे रं वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, रा प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिर्टीममार्फत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, इ प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिर्टीममार्फत आहे विकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ महेस्वर नं प्रदेशण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ महेस्वर नं Do. A-904, Anmol., admeasuing 697 S.प. to As "Anmol Co-operative Housing Societt Mumbai-400104 Flat No. A-904 in the buildi Navin Desai Share Certificates No. 036 I referred to as "THE SAID FLAT" The late S	तिनिटेडची एजीएम देड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एषएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कावदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता ११ रोजी सायं.09.३०वा. विद्यमान कॉविड-१९ आभासी दृकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. मोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे iil.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वरीने प्र्याधिकृत अधिकारी) च्या वरीने प्र्याधिकृत अधिकारी) च्या वरीने प्र्याधिकृत अधिकारी) च्या वरीने प्राधिकृत अधिकारी प्र्या वरीने प्राधिकृत अधिकारी ज्या वरीने को, सोसायटीची कालावधी १०१९-२० करिता १०९१ रोजी दु.४.००वा. विद्यमान कोविड-१९ मासी दृकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने त.र को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड NOTICE Dolatrai Desai is the absolute owner of Flat carpet area on 9th floor, in Building known y Ltd", off. S. V. Road, Goregaon West, ing of the society jointly with Mrs. Vaishali Distinctive Nos. 176 to 180 (hereinafter int. Navin Dolatrai Desai expired on 29-
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची इडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोटींपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वसईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो एमडी ड्रग्जसह पालघर पोलिसांनी अटक केली होती. सुमारे २२ महिने तुरुंगात काढल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मे दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (भाची) ढाा दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य कोणीही वारस नाहीत. तरी सदर मालमत्तेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत लीजलीअन, हवाला, पोटगी ईजमेंट यांचे मार्गाने किंवा नाही तर अशीच इतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारे एखादा हक्ष असणाऱ्या सर्व इसमांनी याव्दारे त्या संबंधीची लेखी	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमि. श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमि. गुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुवीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे ग वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २०' प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिटींगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म इं-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महेस्वर नं.२ को.होस्सो महेस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमि /टीसी/९८२१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९५ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुवीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे ग यार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्ड, २४ प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिटींगमार्फत आध विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोवादा ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ महेस्वर चं भार्डक की	सेनिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता ११ रोजी सारं.0७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दुकप्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गेबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ili.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने एप्राधिकृत अधिकारी) च्या वतीने ख्य को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड स्टिमेटेडची एजीएम पेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता सती दुकप्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे मासी दुकप्रात्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईत क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे मासी दुक्त्रात्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईत क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे मासी दुक्त्रात्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईत क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे मासी दुक्त्रात्य माध्यमाने संपन्न होई सदस्यांना ईत क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे माती दुक्त्रात्व माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईत क्रमांक सोसायटीच्या कार्यात्र होई सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने त. सही/- प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने त. सही/- प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने त. सही/- प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने त. सही/- ध्राय कृत अधिकारी) च्या वतीने त. सही/- प्राधिकृत अधिकारी चा कार्यालयात क्यांच मात्रे त. प्रायते हा क्रिय होसिंग सोसायटी किसिटेड
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची इडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोर्टीपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वसईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो एमडी ड्रग्जसह पालघर पोलिसांनी अटक केली होती. सुमारे २२ महिने तुरुंगात काढल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मे दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (भाची) ढाा दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य कोणीही वारस नाहीत. तरी सदर मालमत्तेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत लीजलीअन, हवाला, पोटगी ईजमेंट यांचे मार्गाने किंवा नाही तर अशीच इतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारे एखादा हक्ष असणाऱ्या सर्व इसमांनी याव्दारे त्या संबंधीची लेखी	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमि. श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमि. गुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुवीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे ग वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २०' प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिटींगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म इं-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महेस्वर नं.२ को.होस्सो महेस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमि /टीसी/९८२१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९५ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुवीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे ग यार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्ड, २४ प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिटींगमार्फत आध विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोवादा ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ महेस्वर चं भार्डक की	सेनिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता ११ रोजी सारं.0७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दुकप्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गेबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ili.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने एप्राधिकृत अधिकारी) च्या वतीने ख्य को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड स्टिमेटेडची एजीएम पेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता सती दुकप्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे मासी दुकप्रात्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईत क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे मासी दुक्त्रात्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईत क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे मासी दुक्त्रात्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईत क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे मासी दुक्त्रात्य माध्यमाने संपन्न होई सदस्यांना ईत क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे माती दुक्त्रात्व माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईत क्रमांक सोसायटीच्या कार्यात्र होई सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने त. सही/- प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने त. सही/- प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने त. सही/- प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने त. सही/- ध्राय कृत अधिकारी) च्या वतीने त. सही/- प्राधिकृत अधिकारी चा कार्यालयात क्यांच मात्रे त. प्रायते हा क्रिय होसिंग सोसायटी किसिटेड
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची इडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोर्टीपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वसईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो एमडी ड्रग्जसह पालघर पोलिसांनी अटक केली होती. सुमारे २२ महिने तुरुंगात काढल्यानंतर तो	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (चहिनी) व (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) ढाा दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य कोणीही वारस नाहीत. तरी सदर मालमत्तेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत लीजलीअन, हवाला, पोटगी ईजमेंट यांचे मार्गाने किंवा नाही तर अशीच इतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारे एखादा हक्ष असणाऱ्या सर्व इसमांनी याव्दारे त्या संबंधीची लेखी माहिती या जाहीर सुचनेच्या प्रसिद्धीच्या	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमितं टीसी/१२९९९ दिनांक 0४.०७.१००५, पत्ताः प मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे ग वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्मावाच्या परिस्थितीमुळे हुम मिर्टीग मार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म् ई-मेल contactshreekrishnachsl@gma टिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.१०२१ श्री कृ महेस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिगि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१२९ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, ११ मार्च, व्य प्रादुर्माती शहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोबाइ ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g दिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.१०२१ महेस्वर नं सहेस्वर नं प्रादुर्माती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोबाइ ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g टिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.१०२१ महेस्वर नं श्रिक्ष्य ई-सेल वर्मती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोबाइ ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g टिकाण: मुंबई विनांक: २०.०३.१०२१ महेस्वर नं श्रिक्ष्य र यहेस्वर नं श्रिक्ष्य क्ष्या वर्ष प्रित्य कि त्यांच कि "Anmol Co-operative Housing 507 5q.ft CAs "Anmol Co-operative Housing 507 5q.ft Data Double FLAT" The late S 11-2020 without making nomination any nom son and one daughter i.e. 1) Mr. Udit Navin	सेनिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता ११ रोजी सारं.0७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दुकप्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गेबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ili.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने एप्राधिकृत अधिकारी) च्या वतीने ख्य को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड स्टिमेटेडची एजीएम पेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता सती दुकप्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे मासी दुकप्रात्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईत क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे मासी दुक्त्रात्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईत क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे मासी दुक्त्रात्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईत क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे मासी दुक्त्रात्य माध्यमाने संपन्न होई सदस्यांना ईत क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे माती दुक्त्रात्व माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईत क्रमांक सोसायटीच्या कार्यात्र होई सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने त. सही/- प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने त. सही/- प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने त. सही/- प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने त. सही/- ध्राय कृत अधिकारी) च्या वतीने त. सही/- प्राधिकृत अधिकारी चा कार्यालयात क्यांच मात्रे त. प्रायते हा क्रिय होसिंग सोसायटी किसिटेड
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोटींपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वर्सईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो एमडी ड्रग्जसह पालघर पोलिसांनी अटक केली होती. सुमारे २२ महिने तुरुंगात काढल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता. पैसे कमाविण्याचे	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अनपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (भाची) ह्या दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य कोणीही वारस नाहीत. तरी सदर मालमतेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत लीजलीअन, हवाला, पोटगी ईजर्मेट यांचे मार्गाने किंवा नाही तर अशीच इतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारे एखादा हक असणाऱ्या माहिती या जाहीर सुचनेच्या प्रसिद्धीच्वा तारखेपासन १४ दिवसांचे आत वकील व	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमितं टीसी/१२९९९ दिनांक 0४.09. २००५, पत्ताः प मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे रं वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुम मिर्टीगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महेस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिपि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.0७.१९९५ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे रं वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, रं प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुम मिर्टीगमार्फत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, रं प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुम मिर्टीगमार्फत आई विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोबाइ ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ महेश्वर नं PLEASE TAKE NOTICE THAT Shri. Navin E No. A-904, Anmol., admeasuing 697 Sq.ft c As "Anmol Co-operative Housing Society Mumbai-400104 Flat No. A-904 in the buildi Navin Desai Share Certificates No. 036 referred to as "THE SAID FLAT" The late S 11-2020 without making nomination any nom son and one daughter i.e. 1) Mr. Udit Navin (Daughter).	ते मिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एषएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी १२१९-२० करिता ११ रोजी सायं.0७.३०वा. विद्यमान कॉविड-१९ आभासी ट्रकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. मोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे iil.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) ज्या वरीने रुष को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी सिमिटेड तिसिटेडची एजीएम मेटेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एषएसजी ७, पता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), १ सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी १०१९-२० करिता २०११ रोजी दु.४.००वा. विद्यमान कॉविड-१९ मासी ट्रकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने र.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड NETEE Dolatrai Desai is the absolute owner of Flat appet area on 9th floor, in Building known y Ltd", off. S. V. Road, Goregaon West, ing of the society jointly with Mrs. Vaishali Distinctive Nos. 176 to 180 (hereinafter ibri. Navin Dolatrai Desai expired on 29- ination leaving behind his 2 legal heirs one n Desai (Son) (2) Ms. Tanvi Navin Desai
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची इडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोटींपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वसईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो एमडी ड्रग्जसह पालघर पोलिसांनी अटक केली होती. सुमारे २२ महिने तुरुंगात काढल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अनपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (भाची) ह्या दोघीच कायदेशीर वारस आहेत तरी सदर मालमतेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत लीजलीजन, हवाला, पोटगी ईजर्मेट यांचे मार्गाने किंवा नाहीत. तरी सदर मालमतेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत लीजलीअन, हवाला, पोटगी ईजर्मेट यांचे मार्गाने किंवा नाही तर अशीच इतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारे एखादा हक असणाऱ्या मार्वि इसमांनी याव्दारे त्या संबंधीची लेखी माहिती या जाहीर सुचनेन्व्या प्रसिद्धीच्या तारखेपासन १४ दिवसांचे आत वकील व	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमि. श्रुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुवीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे ग वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्मावाच्या परिस्थितीमुळे सुग मिटींग मार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म इं-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ प्रिहेश्वर नं.२ को.होसो महेस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमि. /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९५ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुवीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे ग वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २१ प्रादुर्मावाच्या परिस्थितीमुळे सुग मिटींग मार्फत आहे विकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्रेव्ह की. त्यांचे वैध ई-मेल व मोवादा ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ प्रादुर्मावाच्या परिस्थितीमुळे सुग मिटींगमार्फत आहे विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोवादा ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g टिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ महेश्वर कं 112020 अंगि004 Flat No. A-904 in the buildi Navin Desai Share Certificates No. 036 I referred to as "THE SAID FLAT" The late S 11-2020 without making nomination any nom son and one daughter i.e. 1) Mr. Udit Navir (Daughter). The society hereby invites claims or objection	सेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), ा सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.0७.२०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दृकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गेवाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे iil.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) ज्या वतीने एष को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड सिंग- त्राधिकृत अधिकारी) ज्या वतीने एष को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड सिंट- (प्राधिकृत अधिकारी) ज्या वतीने एष को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड सिंट, दहिसर (प.), ा सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता सही दृकश्राव्य माध्यमाने संपन्न होईत. सदय्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) ज्या वतीने तं.र को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड NOTICE Dolatrai Desai is the absolute owner of Flat carpet area on 9th floor, in Building known y Ltd", ली. S. V. Road, Goregaon West, ing of the society jointly with Mrs. Vaishali Distinctive Nos. 176 to 180 (hereinafter thri. Navin Dolatrai Desai expired on 29- ination leaving behind his 2 legal heirs one n Desai (Son) (2) Ms. Tanvi Navin Desai ms from the heir or heirs or other claimants/
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोर्टीपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वसईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो एमडी ड्रग्जसह पालघर पोलिसांनी अटक केली होती. सुमारे २२ महिने तुरुंगात काढल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता. पैसे कमाविण्याचे काहीच साधन नसल्याने	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (वहिनी) व (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) ह्या दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य कोणीही वारस नाहीत. तरी सदर मालमत्तेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत लीजलीअन, हवाला, पोटगी ईजमेंट यांचे मार्गाने किंवा नाही तर अशीच इतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारे एखादा हक्ष असणाऱ्या सर्व इसमांनी याव्दोरे त्या संबंधीची लेखी माहिती या जाहीर सुचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांचे आत वकील व नोटरी श्री. एस. व्ही. तर्टे, तळ मजला,	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमिं रीसी/१२९९६ दिनांक 0४.09.१००५, पत्ता: प मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे ग वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादर्भाताच्या परिस्थितीमुळे सुम मिर्टानार्मकत सदस्यांना वितरीत करण्यात येत आहे ग वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादर्भाताच्या परिस्थितीमुळे सुम मिर्टानार्मकत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma टिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महेस्वर नं.२ को-ऑपरेटिब्ह होसिंग सोसायटी लिमि /टीसी/९८१२/९७७-९८ दिनांक ३१.०७.१९९ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तत्तुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे व वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, ११ मार्च, घ प्रादुर्मात्ताच्या परिस्थितीमुळे सुम मिर्टीग्रमार्फत आर्थ विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोवा ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g विकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०१२ महेस्वर नं श्रि वर्चांत: २०.०३.२०११ महेस्वर नं श्रि वर्चा त्यां वैध ई-मेल व भावा ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g विकाण: मुंबई दिनांक: २०३.२०१२ स्रिम रिजि.२०७ वि	सेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.ष्मयुख्म/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सांसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सारं.७७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. मोबाईल क्रमांक सांसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने एष को-ऑपरेटिड हीसिंग सांसायटी लिमिटेड रिसिमेटेडची एजीएम मेरेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायावा आणि उप-विधीच्या की, सांसायटीची कालावधी १०१९-२० करिता स्वरुश् रोजी दु.४.००वा. विद्यमान कोविड-१९ मासी दुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सांसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सिम् (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने त.र को-ऑपरेटिइ हीसिंग सांसायटी लिमिटेड NOTICE Dolatrai Desai is the absolute owner of Flat carpet area on 9th floor, in Building known y Ltd", off. S. V. Road, Goregaon West, ing of the society jointly with Mrs. Vaishali Distinctive Nos. 176 to 180 (hereinafter thri. Avvin Dolatrai Desai expired on 29- ination leaving behind his 2 legal heirs one in Desai (Son) (2) Ms. Tanvi Navin Desai ens from the heir or heirs or other claimants/ said shares and interest of the deceased
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोटींपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वसईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो एमडी ड्रग्जसह पालघर पोलिसांनी अटक केली होती. सुमारे २२ महिने तुरुंगात काढल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता. पैसे कमाविण्याचे काहीच साधन नसल्याने	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (वहिनी) व (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) ह्या दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य कोणीही वारस नाहीत. तरी सदर मालमत्तेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत लीजलीअन, हवाला, पोटगी ईजमेंट यांचे मार्गाने किंवा नाही तर अशीच इतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारे एखादा हक्ष असणाऱ्या सर्व इसमांनी याव्दोरे त्या संबंधीची लेखी माहिती या जाहीर सुचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांचे आत वकील व नोटरी श्री. एस. व्ही. तर्टे, तळ मजला,	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमि. श्रुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुवीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे ग वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्मावाच्या परिस्थितीमुळे सुग मिटींग मार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म इं-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ प्रिहेश्वर नं.२ को.होसो महेस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमि. /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९५ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुवीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे ग वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २१ प्रादुर्मावाच्या परिस्थितीमुळे सुग मिटींग मार्फत आहे विकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्रेव्ह की. त्यांचे वैध ई-मेल व मोवादा ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ प्रादुर्मावाच्या परिस्थितीमुळे सुग मिटींगमार्फत आहे विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोवादा ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g टिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ महेश्वर कं 112020 अंगि004 Flat No. A-904 in the buildi Navin Desai Share Certificates No. 036 I referred to as "THE SAID FLAT" The late S 11-2020 without making nomination any nom son and one daughter i.e. 1) Mr. Udit Navir (Daughter). The society hereby invites claims or objection	सेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.ष्मयुख्म/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सांसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सारं.७७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. मोबाईल क्रमांक सांसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने एष को-ऑपरेटिड हीसिंग सांसायटी लिमिटेड रिसिमेटेडची एजीएम मेरेड, नॉदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एचएसजी ७, पत्ता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कायावा आणि उप-विधीच्या की, सांसायटीची कालावधी १०१९-२० करिता स्वरुश् रोजी दु.४.००वा. विद्यमान कोविड-१९ मासी दुकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सांसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सिम् (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने त.र को-ऑपरेटिइ हीसिंग सांसायटी लिमिटेड NOTICE Dolatrai Desai is the absolute owner of Flat carpet area on 9th floor, in Building known y Ltd", off. S. V. Road, Goregaon West, ing of the society jointly with Mrs. Vaishali Distinctive Nos. 176 to 180 (hereinafter thri. Avvin Dolatrai Desai expired on 29- ination leaving behind his 2 legal heirs one in Desai (Son) (2) Ms. Tanvi Navin Desai ens from the heir or heirs or other claimants/ said shares and interest of the deceased
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोर्टीपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वसईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो एमडी ड्रग्जसह पालघर पोलिसांनी अटक केली होती. सुमारे २२ महिने तुरुंगात काढल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता. पैसे कमाविण्याचे काहीच साधन नसल्याने त्याने पुन्हा ड्रग्ज	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्तंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (वहिनी) व (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) ह्या दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य कोणीही वारस नाहीत. तरी सदर मालमत्तेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत लीजलीअन, हवाला, पोटगी ईजमेंट यांचे मार्गाने किंवा नाहीत तर अशीच इतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारे एखादा हक्ष असणाऱ्या सर्व इसमांनी याव्दरे त्या संबंधीची लेखी माहिती या जाहीर सुचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांचे आत वकील व नोटरी श्री. एस. व्ही. तर्ट, तळ मजला, आरेहत पुजा को.ऑप.हौ.सोसा., तर्टे	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमितं टीसी/१२९९९ दिनांक 0४.09. २००५, पत्ता: प मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे रं वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुम मिर्टीगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महेस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिपि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.0७.१९९५ मुंखई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे रं वार्षिक सर्वसाधारण तमा रविवार, २१ मार्च, र प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे हुम मिर्टीगमार्फत आहे विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोबाइ ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ महेश्वर नं EUELCE PLEASE TAKE NOTICE THAT Shri. Navin E No. A-904, Anmol., admeasuing 697 Sq.ft c As "Anmol Co-operative Housing Society Mumbai-400104 Flat No. A-904 in the buildi Navin Desai Share Certificates No. 036 referred to as "THE SAID FLAT" The late S 11-2020 without making nomination any nom son and one daughter i.e. 1) Mr. Udit Navir (Daughter). The society hereby invites claims or objectior objector or objectors to the transfer of the s member in the capital/ property of the society and the spital/ property of the society	सेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), ा सहकारी संस्था कावदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता ११ रोजी सायं.09.३०वा. विद्यमान कॉविड-१९ आभासी ट्रकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. नोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राषिकृत अधिकारी) च्या वतीने प्रा को. कॉरसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राषिकृत अधिकारी) च्या वतीने प्रा को. कॉरसायटी स्प्रा त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने प्रा को. कॉरसायटीच्या कार्या त्यांचे की, सोसायटीची कालावधी १०१९-२० करिता १०९१ रोजी दु.४.००वा. विद्यमान कॉविड-१९ मासी ट्रकशाव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने र.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने त.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड राष्ट्रा/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने त.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड राष्ट्रा ते S. V. Road, Goregaon West, ing of the society jointly with Mrs. Vaishali Distinctive Nos. 176 to 180 (hereinafter int. Navin Dolatrai Desai expired on 29- ination leaving behind his 2 legal heirs one n Desai (Son) (2) Ms. Tanvi Navin Desai ins from the heir or heirs or other claimants/ said shares and interest of the deceased iety within a period of 15 days from the
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोर्टीपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वसईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो एमडी ड्रग्जसह पालघर पोलिसांनी अटक केली होती. सुमारे २२ महिने तुरुंगात काढल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता. पैसे कमाविण्याचे काहीच साधन नसल्याने त्याने पुन्हा ड्रग्ज	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्तंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (वहिनी) व (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) ह्या दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य कोणीही वारस नाहीत. तरी सदर मालमत्तेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत लीजलीअन, हवाला, पोटगी ईजमेंट यांचे मार्गाने किंवा नाहीत तर अशीच इतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारे एखादा हक्ष असणाऱ्या सर्व इसमांनी याव्दरे त्या संबंधीची लेखी माहिती या जाहीर सुचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांचे आत वकील व नोटरी श्री. एस. व्ही. तर्ट, तळ मजला, आरेहत पुजा को.ऑप.हौ.सोसा., तर्टे	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमि. रौषई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुवीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे गं वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्मावाच्या परिस्थितीमुळे सुम मिटींगमार्फत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म इं-मेल contactshreekrishnachsl@gma टिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ प्रिहेश्वर नं.२ को.होस्सो महेस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमि /टीसी/९८२१/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९५ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुवीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २१ प्रादुर्मावाच्या परिस्थितीमुळे सुम मिटींगमार्फत आधे विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोवाा ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g टिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ महेस्वर नं महेस्वर नं श्रे के त्यांचे वैध ई-मेल व मोवाा ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g टिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ महेस्वर नं राहेस्वर नं श्रे के त्यांचे वैध ई-मेल व मोवाा ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g टिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ महेस्वर नं राहेस्वर नं राहेस्वर कि त्यांचे हिताने का प्रात का अर्था Desai Share Certificates No. 036 I referred to as "THE SAID FLAT" The late S 11-2020 without making nomination any nom son and one daughter i.e. 1) Mr. Udit Navir (Daughter). The society hereby invites claims or objectior objector or objectors to the transfer of the so member in the capital/ property of the soc publication of this notice, with copies of such	सेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), ा सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सारं.0७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दृकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गेवाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने एण को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड रिदीसर पि.), ा सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या को, सोसायटीचे कालावधी २०१९-२० करिता की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता सही दृकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदय्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने देत क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने तं.र को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड NOTICE Dolatrai Desai is the absolute owner of Flat carpet area on 9th floor, in Building known y Ltd", off. S. V. Road, Goregaon West, ing of the society jointly with Mrs. Vaishali Distinctive Nos. 176 to 180 (hereinafter int. Navin Dolatrai Desai expired on 29- ination leaving behind his 2 legal heirs one n Desai (Son) (2) Ms. Tanvi Navin Desai said shares and interest of the deceased iety within a period of 15 days from the documents and other proofs in support of
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोर्टीपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वसईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो एमडी ड्रग्जसह पालघर पोलिसांनी अटक केली होती. सुमारे २२ महिने तुरुंगात काढल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता. पैसे कमाविण्याचे काहीच साधन नसल्याने त्याने पुन्हा ड्रग्ज पुरविण्याचे काम सुरू	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (वहिनी) व (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) ह्या दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य कोणीही वारस नाहीत. तरी सदर मालमत्तेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत लीजलीअन, हवाला, पोटगी ईजमेंट यांचे मार्गाने किंवा नाही तर अशीच इतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारे एखादा हक्त असणाऱ्या सर्व इसमांनी याव्दरे त्या संबंधीची लेखी माहिती या जाहीर सुचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांचे आत वकील व नोटरी श्री. एस. व्ही. तर्ट, तळ मजला, आरेहत पुजा को.ऑप.हौ.सोसा., तर्टे	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमिं रीसी/१२९९६ दिनांक 0४.09.१00५, पत्ता: प मुंबई-४000६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरत्त्वीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे ग वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २0 प्रादर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिर्टानार्मकत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma टिकाण: मुंबई दिनांक: २0.0३.१०११ श्री कृ महेस्वर नं.२ को.होसिंग महेस्वर नं.२ को.होसिंग महेस्वर नं.२ को.डोसिंग गुंबई दिनांक: २0.0३.२०१ यांवर्ग संवेसाधारण सभा रविवार, १४ मार्च, घ प्राद्वीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वं वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, १४ मार्च, घ प्राद्वीनास स्वन मोवा देनतंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोवा ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g दिकाण: मुंबई दिनांक: २0.0३.२०१ येहेकर नं श्रा खेई मोल दर्ता <tr< td=""><td>सेमिटेडची एजीएम देड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सांसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सारं.७७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दृकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. मोबाईल क्रमांक सांसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने एष को-ऑपरेटिड हीसिंग सांसायटी लिमिटेड रिसिंग सांसायटी लिमिटेड रिसिंग्टेडची एजीएम सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने एष को-ऑपरेटिड हीसिंग सांसायटी लिमिटेड रिसिंग सांसायटी किमिटेड रिसिंग इंड हॉसिंग सांसायटी लिमिटेड स्विमिटेडची एजीएम सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने ख, संसंथ कायवदा आणि उप-विधीच्या की, सांसायटीची कालावधी १०१९-२० करिता स्वर, रोजी दु.४.००वा. विद्यमान कोविड-१९ मासी दृकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईत क्रमांक सांसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने त.र को-ऑपरेटिड हीसिंग सांसायटी लिमिटेड Dolatrai Desai is the absolute owner of Flat carpet area on 9th floor, in Building known y Ltd", off. S. V. Road, Goregaon West, ing of the society jointly with Mrs. Vaishali Distinctive Nos. 176 to 180 (hereinafter thri. Avvin Dolatrai Desai expired on 29- ination leasing behind his 2 legal heirs one n Desai (Son) (2) Ms. Tanvi Navin Desai ns from the heir or heirs or other claimants/ said shares and interest of the deceased iety within a period of 15 days from the documents and other proofs in support of the documents and interest of the deceased</td></tr<>	सेमिटेडची एजीएम देड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सांसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सारं.७७.३०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दृकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. मोबाईल क्रमांक सांसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने एष को-ऑपरेटिड हीसिंग सांसायटी लिमिटेड रिसिंग सांसायटी लिमिटेड रिसिंग्टेडची एजीएम सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने एष को-ऑपरेटिड हीसिंग सांसायटी लिमिटेड रिसिंग सांसायटी किमिटेड रिसिंग इंड हॉसिंग सांसायटी लिमिटेड स्विमिटेडची एजीएम सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने ख, संसंथ कायवदा आणि उप-विधीच्या की, सांसायटीची कालावधी १०१९-२० करिता स्वर, रोजी दु.४.००वा. विद्यमान कोविड-१९ मासी दृकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईत क्रमांक सांसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने त.र को-ऑपरेटिड हीसिंग सांसायटी लिमिटेड Dolatrai Desai is the absolute owner of Flat carpet area on 9th floor, in Building known y Ltd", off. S. V. Road, Goregaon West, ing of the society jointly with Mrs. Vaishali Distinctive Nos. 176 to 180 (hereinafter thri. Avvin Dolatrai Desai expired on 29- ination leasing behind his 2 legal heirs one n Desai (Son) (2) Ms. Tanvi Navin Desai ns from the heir or heirs or other claimants/ said shares and interest of the deceased iety within a period of 15 days from the documents and other proofs in support of the documents and interest of the deceased
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोर्टीपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वसईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो एमडी ड्रग्जसह पालघर पोलिसांनी अटक केली होती. सुमारे २२ महिने तुरुंगात काढल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता. पैसे कमाविण्याचे काहीच साधन नसल्याने त्याने पुन्हा ड्रग्ज	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉपरिशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनंक ०८/०७/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (चहिनी) व (२) तन्मयी मानसिंग घाग (चहिनी) व (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) ह्या दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य कोणीही वारस नाहीत. तरी सदर मालमतेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत लीजलीअन, हवाला, पोटगी ईजमेंट यांचे मार्गाने किंवा नाही तर अशीच इतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारे एखादा हक्क असणाऱ्या सर्व इसमांनी यावदारे त्या संबंधीची लोखी माहिती या जाहीर सुचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांचे आत वकील व नोटरी श्री. एस. ब्ही. तर्ट, तळ मजला, अरिहत पुजा को.ऑप.ही.सोसा., तर्टे प्लाझा जवळ, मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व) ४२१२०१, यांस कळवावयास	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमितं टीसी/१२९९९ दिनांक 0४.09. २००५, पत्ता: य मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे र वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २० प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिर्टीमार्भत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ श्री कृ महेस्वर नं.२ को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिपि /टीसी/९८१२/९७-९८ दिनांक ३१.०७.१९९५ मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरतुदीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे र वार्षिक सर्वसाधारण तमा रविवार, ११ मार्च, १ प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिर्टीममार्फत आधे विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोबाइ ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ महेश्वर नं प्रादुर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिर्टीममार्फत आधे विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोबाइ ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ महेश्वर नं प्रादेश प्र युवर्ड (किताण: मुंबई दिनांक: २०.०३.२०२१ महेश्वर नं प्रधाय Desai Share Certificates No. 036 referred to as "THE SAID FLAT" The late S 11-2020 without making nomination any nom son and one daughter i.e. 1) Mr. Udit Navir (Daughter). The society hereby invites claims or objection objector or objectors to the transfer of the soci publication of this notice, with copies of such his/her/their claims/ objections for transfer member in the capital/ property of the soci publication of this notice, with copies of such his/her/their claims/ objections for transfer	सेमिटेडची एजीएम देड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एषएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), । सहकारी संस्था कावदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सायं.09.३०वा. विद्यमान कॉविड-१९ आभासी ट्रकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. नोबाईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ali.com वर पाठवावे. सही/- (प्राषिकृत अधिकारी) च्या वतीने एषा कि, कोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ali.com वर पाठवावे. सही/- (प्राषिकृत अधिकारी) च्या वतीने एषा को. कॉसायटी दिस् हीसिंग सोसायटी लिमिटेड तिदिडची एजीएम मेंटेड, र्नोदणी क्र.बीओएम/डब्ल्युआर/एषएसजी ७, पता: बापु बागवे रोड, दहिसर (प.), । सहकारी संस्था कावदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी १०१९-२० करिता २०११ रोजी दु.४.००वा. विद्यमान कॉविड-१९ मासी ट्रकशाव्य माध्यमाने संपन्न होईल. सदस्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. श्रिविकृत अधिकारी) च्या वतीने त.र को-ऑपरेटिइ हीसिंग सोसायटी लिमिटेड श्राधि कृत अधिकारी) च्या वतीने त.र को-ऑपरेटिइ हीसिंग सोसायटी लिमिटेड NOTICE Dolatrai Desai is the absolute owner of Flat arget area on 9th flor, in Building known y Ltd", off. S. V. Road, Goregaon West, ing of the society jointly with Mrs. Vaishali Distinctive Nos. 176 to 180 (hereinafter thr. Navin Dolatrai Desai expired on 29- ination leaving behind his 2 legal heirs one n Desai (Son) (2) Ms. Tanvi Navin Desai ns from the heir or heirs or other claimants/ said shares and interest of the deceased iety within a period of 15 days from the n documents and other proofs in support of of shares and interest of the deceased iety within a period of 15 days from the n documents and other proofs in support of of shares and interest of the deceased iety within a period of 15 days from the
प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्यासह सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर यांच्या पथकाने लल्लुभाई पार्क परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतले. सोहेल मेमन नाव सांगणाऱ्या या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाच किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोर्टीपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वर्साईमध्ये राहणाऱ्या सोहेल याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला याआधी २१ किलो एमडी ड्रग्जसह पालघर पोलिसांनी अटक केली होती. सुमारे २२ महिने तुरुंगात काढल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता. पैसे कमाविण्याचे काहीच साधन नसल्याने त्याने पुन्हा ड्रग्ज पुरविण्याचे काम सुरू	ठाणे, यावरील श्री अष्टविनायक को. ऑप. हौ. सोसा. लि., ए-विंग या इमारती मधील पहिला मजल्यावरील ५५० चौ.फुट बिल्ट-अप क्षेत्रफळाचा फ्लॅट नं. ए/६, भाग भांडवल (शेअर सर्टीफिकेट) नं. २६ ते ३०, अ.क्र. ६ ची मिळकत. सदर वर वर्णन केलेला फ्लॅट नं. ए/६ श्री. शिवाजी अनाजी घाग यांनी दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मेसर्स अन्नपूर्णा कॉर्पोरेशन यांचेकडून कायमस्वरुपी विकत घेतलेला आहे. सदर करार दिनांक ०८/०५/१९८८ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचेकडे दस्त क्र. छा-१४५४ अन्वये त्याच दिवशी नोंदविलेला आहे. तद्नंतर श्री. शिवाजी अनाजी घाग यांचे दिनांक २३/०१/१९९६ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात सदर सोसायटीने सदर फ्लॅट नं. ए/६ त्यांची मुलगी कुमारी अंजली शिवाजी घाग यांचे नांवावर केला. तद्नंतर कुमारी अंजली शिवाजी घाग हिचे देखील दिनांक ०९/११/२०२० रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूपश्चात तिला (१) श्रीमती सोनल मानसिंग घाग (वहिनी) व (२) तन्मयी मानसिंग घाग (भाची) ह्या दोघीच कायदेशीर वारस आहेत अन्य कोणीही वारस नाहीत. तरी सदर मालमत्तेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत लीजलीअन, हवाला, पोटगी ईजमेंट यांचे मार्गाने किंवा नाही तर अशीच इतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारे एखादा हक्त असणाऱ्या सर्व इसमांनी याव्दरे त्या संबंधीची लेखी माहिती या जाहीर सुचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांचे आत वकील व नोटरी श्री. एस. व्ही. तर्ट, तळ मजला, आरेहत पुजा को.ऑप.हौ.सोसा., तर्टे	श्री कृष्ण को-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमिं रीसी/१२९९६ दिनांक 0४.09.१00५, पत्ता: प मुंबई-४000६७ या सोसायटीच्या सर्व सदस्यांना तरत्त्वीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे ग वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २१ मार्च, २0 प्रादर्भावाच्या परिस्थितीमुळे सुम मिर्टानार्मकत सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व म ई-मेल contactshreekrishnachsl@gma टिकाण: मुंबई दिनांक: २0.0३.१०११ श्री कृ महेस्वर नं.२ को.होसिंग महेस्वर नं.२ को.होसिंग महेस्वर नं.२ को.डोसिंग गुंबई दिनांक: २0.0३.२०१ यांवर्ग संवेसाधारण सभा रविवार, १४ मार्च, घ प्राद्वीनुसार सूचना वितरीत करण्यात येत आहे वं वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, १४ मार्च, घ प्राद्वीनास स्वन मोवा देनतंती आहे की, त्यांचे वैध ई-मेल व मोवा ई-मेल contactmaheshwarno.2chsl@g दिकाण: मुंबई दिनांक: २0.0३.२०१ येहेकर नं श्रा खेई मोल दर्ता <tr< td=""><td>सेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), ा सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सारं.0७.२०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दृकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गेवाईल क्रमंक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने एष को-ऑपरेटिड हीसिंग सोसायटी लिमिटेड किस्टिडची एजीएम सिरे/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने एष को-ऑपरेटिड हीसिंग सोसायटी लिमिटेड तिदिसर (प.), ा सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता सही दृकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदय्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने तं.र को-ऑपरेटिड हीसिंग सोसायटी लिमिटेड NOTICE Colatrai Desai is the absolute owner of Flat capte area on 9th floor, in Building known y Ltd", off. S. V. Road, Goregaon West, ing of the society jointly with Mrs. Vaishali Distinctive Nos. 176 to 180 (hereinafter thri. Navin Dolatrai Desai expired on 29- ination leaving behind his 2 legal heirs one n Desai (Son) (2) Ms. Tanvi Navin Desai ms from the heir or heirs or other claimants/ said shares and interest of the deceased iety within a period of 15 days from the documents and other proofs in support of of shares and interest of the deceased iety mithin a period of 15 days from the hocuments and other proofs in support of of shares and interest of the deceased with nal be free to deal with the shares and</td></tr<>	सेमिटेडची एजीएम टेड, नॉदणी क्र.एमयुएम/डब्ल्युआर/एचएसजी/ बोरसापाडा, महावीर नगर, कांदिवली (प.), ा सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता २१ रोजी सारं.0७.२०वा. विद्यमान कोविड-१९ आभासी दृकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. गेवाईल क्रमंक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे ail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने एष को-ऑपरेटिड हीसिंग सोसायटी लिमिटेड किस्टिडची एजीएम सिरे/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने एष को-ऑपरेटिड हीसिंग सोसायटी लिमिटेड तिदिसर (प.), ा सहकारी संस्था कायदा आणि उप-विधीच्या की, सोसायटीची कालावधी २०१९-२० करिता सही दृकश्राव्य माध्यमाने संपन्न होईल. सदय्यांना ईल क्रमांक सोसायटीच्या कार्यालयात त्यांचे mail.com वर पाठवावे. सही/- (प्राधिकृत अधिकारी) च्या वतीने तं.र को-ऑपरेटिड हीसिंग सोसायटी लिमिटेड NOTICE Colatrai Desai is the absolute owner of Flat capte area on 9th floor, in Building known y Ltd", off. S. V. Road, Goregaon West, ing of the society jointly with Mrs. Vaishali Distinctive Nos. 176 to 180 (hereinafter thri. Navin Dolatrai Desai expired on 29- ination leaving behind his 2 legal heirs one n Desai (Son) (2) Ms. Tanvi Navin Desai ms from the heir or heirs or other claimants/ said shares and interest of the deceased iety within a period of 15 days from the documents and other proofs in support of of shares and interest of the deceased iety mithin a period of 15 days from the hocuments and other proofs in support of of shares and interest of the deceased with nal be free to deal with the shares and

एफ-रेसिडेन्सेस, टिळक नगर, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००८९ येथे कळवावे आणि snehali.karkera@gmail.com वर ई-मेल करावा, अन्यथा अशा व्यक्तींचे

तस्कराच्या तो संपर्कात होता असे चौकशीतून पुढे	सोडून देण्यात आले आहेत अस
आले असून एटीएसँचे 🛛	ता. : १८/०३/२०२१
अधिकारी या तस्कराचा शोध घेत आहेत.	सही/- (श्री. एस. व्ही. तटें) ≦ वकील व नोटर्र

आणखी एका बडुया

is is provided under the bye-laws of the society. The claims objection, if any, receive by the society for transfer of shares and interest of the deceased member in the apital/property of the society shall be dealt with in the manner provided hunder the bye aws of the society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 11 A.M. to 6 P.M. from the date of publication of the notice till th late of expiry of its period.

the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner

For & on behalf o The Anmol Co-op. Housing Society Ltd. Sd/- Hon. Secretary

OSE State Bank of India

र्णाचेरी रक पारीत त अपल्याम र

स्मॉल ॲण्ड मिडीयम एन्टरग्रायझेस क्रेडिट सेन्टर (एसएमईसीसी) प्रभादेवी, मुंबई, ४था मजला, रविंद्र नाट्य मंदिर, सिद्धीविनायक मंदिराजवळ, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. दर.क्र.:०२२-२४३१८०२७/२४२१६३०३, ई-मेल:sbi.21013@sbi.co.in

वाहन लिलाव विक्री सूचना

τ	रनपीए कर्जदारांकडून रक्कम	वसुलीकरिता	जसे आहे उं	थि आहे व	जसे आहे 🗸	जे आहे य	ग तत्त्वावर	সম	केलेल्या	खालील	१४	वाहनांच्या	लिलाव	विक्रीसाठी	मोहोरबंद	निविदा	आम्ही
I	गगवित आहोत.																

lace: Mumbai ate: 20/03/2021

अ.	खाते	कर्जदाराचे	वाहन	वाहन	वाहन	वाहन	आरक्षित मुल्य	आरसी	निरीक्षणाकरिता वाहन पार्किंग ठिकाण
۶h.	क्र.	नाव	क्र.	बनावट	मॉडेल	प्रकार	(रू.)	स्टेटस्	व संपर्क व्यक्ती
१	૱ૡ ૡૼ ૬ ૦૬૪૬૬૱ૡ	आरुशी टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स (अभय राय)	एमएच-0४-जीडी-८४५३	२०१६	मारुती सुझुकी रिटझ	पेट्रोल/ सिएनजी	१,१५,९००.००	नाही	पार्किंग: ट्रिनीटी यार्ड, अ.क्र.१४५, १६४, १६८, हिस्सा क्र.१ २, वॉल्टन हॉटेलच्या मागे, मुंबई-अहमदाबाद हायवे, सासुपाड
२	३६१६४८६५५१९	ए.आर. टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स (श्री. रशीद अली असीफ अली शेख)	एमएच-०३-सीएच-२६७८	२०१६	मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर टूर	डिझेल	१,९०,६००.००	हो (झेरॉक्स)	नायगाव, वसई, जिल्हा पालघर-४०१२०८. संपर्क व्यक्ती: हंक असोसिएटस् (रविंद्र हंकारे) ७०४५६६४५६४
ş	३५७२९२१७५४३	सिद्धार्थ टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	एमएच-०३-बीसी-७६२२	२०१६	स्विफ्ट डिझायर टूर	डिझेल	१,६५,६००.००	हो (मुळ)	पार्किंग: एमसीजीएम पे ॲण्ड पार्क कलिना, सांताक्रुझ पुर्व, सीटीएस क्र.५५३०-ए.
X	<u> </u>	सदगुरू टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	एमएच-0५-बीजे-१९६६	२०१६	ह्युंडाई एक्सेन्ट	डिझेल	१,४०,४००.००	हो (झेरॉक्स)	संपर्क व्यक्ती: जोम एन्टरप्रायझेस (संजय गडकर) ९८९२५०७८१८
ષ	३२३८७४९१३५३	सचिन डी. शेलार	एमएच-०३-एएच-९८२३	२०१२	मारुती सुझुकी ओमनी	पेट्रोल	६०,०००.००	नाही	पार्किंगः एमसीजीएम पे ॲण्ड पार्क कलिना, सांताक्रुझ पुर्व, सीटीए क्र.५५३०-ए. संपर्क व्यक्तीः आयबीआर (सुरेश) ९८६७५३१४४८
Ę	३ ६१४५८७९५२३	आरोही टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स (मुकेश बी. सुरवडे)	एमएच-०३-सीएच-०६९०	२०१६	मारुती सुझुकी रिटझ	डिझेल	१,२०,९००.००	हो (झेरॉक)	
6	३६५९६३६३१७३	माशाल्ला टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स (मोह. अहमद इफ्तीकार अहमद अन्सारी)	एमएच-०१-सीआर-२५३१	२०१७	ह्युंडाई एक्सेन्ट	डिझेल	१,४०,१००.००	हो (झेरॉक)	
८	६१३१८३२७९८८	श्री गजानन एन्टरप्रायझेस	एमएच-४३-बीए-१७४३	२०१६	ह्युंडाई एक्सेन्ट	डिझेल	१,६५,६००.००	हो (मुळ)	
९	३५८४३०९१८०८	महादेव टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स (रविलाल शिवदास ठक्कर)	एमएच-०३-बीसी-८४४७	२०१६	टाटा बोल्ट	डिझेल	<i>ષ</i> ધ, ધ 00.00	हो (मुळ)	पार्किंग: कुर्ला पार्किंग यार्ड, चिण्मय एन्टरप्रायझेस. पुर्व महामार्ग, कुर्ला फ्लायओव्हरच्या खाली, कुर्ला पूर्व, मुंबई. संपर्क व्यक्ती: आर.के. असोसिएट
80	३५७३७ १७६७१७	नितीन टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स (नितीन पंडित)	एमएच-0३-बीसी-७९२५	२०१६	ह्युंडाई एक्सेन्ट	डिझेल	१,६०,३००.००	हो (मुळ)	(रमेश) ९३२२०८८४१३
११	६१३२१६९५२४४	सोफिया ट्रॅव्हल्स (मोह. जे.के. कपाडिया)	एमएच-०२-ईएच-१३५३	२०१६	मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर टूर	डिझेल	१,८०,५००.००	हो (मुळ)	
??	३६२०४६११५२६	कैवल्य ट्रॅव्हल्स (समीर ए. तळेकर)	एमएच-०१-सीजे-६२२३	२०१६	टाटा इंडिगो	डिझेल	१,८०,९००.००	हो (मुळ)	
(3	३६४८४०२८२९१	लक्ष्मी टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स (संदीप एस. ओव्हाळ)	एमएच-0२-सीएच-३१७०	२०१७	शेवरोले एन्जॉय	डिझेल	२,१०,५००.००	नाही	
१४	६१३२१५०९७४६	वत्सल टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स (राजेश सी. पटेल)	एमएच-0२-ईएच-0५४४	२०१६	मारुती सुझुकी आर्टिगा	डिझेल	४,२०,०००.००	नाही	पार्किंग: फर्नाडिस कॉम्प्लेक्स, ससुनावघर गाव, क्र.८, ई, वस: रोड, वसई पुर्व, पालघर–४०१२०८. संपर्क व्यक्ती: टीव्हीएस एन्टरप्राईझ (श्रीकांत शिंदे) ९८३३७२१००

नियम व अटी

आरक्षित मुल्याच्या कमी मुल्याचे निविदा स्विकारले जाणार नाही.

- आरक्षित मुल्याच्या १०% इसारा रकमेसह निविदा २३.०३.२०२१ रोजी द.१.००वा. पर्यंत आमच्या कार्यालयात स्विकारले जातील. १०% इरठेकरिता रोख/डीडी/बीसी सर मोहोरबंद लिफाफ्यातून तसेच पॅनकार्ड व आधारकार्डची स्वसाक्षांकीत प्रत आणि निविदा लिफाफ्यावर वाहनाचे तपशील नमुद करून निविदा/बोली सादर कराव्यात.
- निविदाकारांनी इस्ठे रक्कम एसबीआय शाखा पार्किंग खाते–२१०१३ मध्ये आमचे खाते क्र.४८९७९३२२१०१३१ यात एसबीआय एसएमईसीसी प्रभादेवी शाखा (आयएफएसर्स नं.एसबीआयएन००२१०१३) येथे दिनांक २३.०३.२०२१ रोजी दु.१.०० पर्यंत हस्तांतर/एनईएफटीमार्फत जमा करावे.
- एसबीआय एसएमईसीसी प्रभादेवी (२१०१३), मुंबई, ४था मजला, रविंद्र नाट्य मंदिर, सिद्धीविनायक मंदिराजवळ, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ येथे दिनांक २३.०३.२०२१ रोजी दु.२.३०वा. लिलाव संचालित केला जाईल. बोलिदारांना निविदा उघडण्याच्या वेळी त्यांची बोली रक्षम वाढविण्याची संधी दिली जाईल. **बोलीमध्ये प्रत्येक** रु.५,०००/- ने वाढँविता येईल.
- उच्च बोलिदाराने प्रस्ताव रकमेची उर्वरित रक्कम लिलावाच्या दिवसापासून ७ कार्यालयीन दिवसात जमा करावे अन्यथा जमा केलेली इरठे जप्त केली जाईल. दंड रक्कम टाळण्यासार्ठ प्रस्ताव रकमेचा भरणा केल्यानंतर त्वरीत वाहन काढून घ्यावे.
- वाहनांची लिलाव विक्री घेण्याबाबत संबंधित कर्जदारांना सचना देण्यात थेत आहे आणि जर त्यांच्याकडे कोणी आरक्षित मूल्यपेक्षा अधिक देणारे इच्छुक खरेदीदार त्यांनी त्यांच्य खरेदीदारासह २३.०३.२०२१ रोजी किंवा त्यापूर्वी आमच्याकडे संपर्क करावा
- निरीक्षणासाठी संबंधित व्यक्तीकडे संपर्क साधून वर नमुद यार्डमध्ये २०.०३.२०२१ ते २२.०३.२०२१ पर्यंत इच्छुक पक्षकारांना वाहनांचे निरीक्षर करता येईल.
- लिलावाअंतर्गत वाहनासंदर्भात शासन किंवा अन्य कोणासही देय इतर रक्कम किंवा अधिभार, बोजा, तारणाकरिता बँक जबाबदार असणार नाही.
- कोणतेही कारण न दर्शविता निविदा उघडण्याची तारीख व वेळ पुढे ढकलणे किंवा विक्री निश्चिती पुढे ढकलणे किंवा सर्व आणि/किंवा काही निविदा नाकारण्याचा अधिका बँकेकडे राखून आहे

१०. कोणत्याही स्वरुपात रोख स्विकारली जाणार नाही.

ठिकाण: मुंबई	सहाय्यक महाव्यवस्थापक
दिनांक: २०.०३.२०२१	स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएमईसीसी प्रभादेवी मुंबई

CONSULTANT having address at Shop No.5, 2nd Floor, Raghuleela Mega Mall, behind Poisar Bus Depot, Kandivali (West), Mumbai 400 067 informing the public at general hereby that SHRI JATIN NARENDRA THAKKAR And SHRI DIVYESH NIRANJAN GOGRI have retired from the partnership firm of M/s. BRAINEO CAPITAL AND CONSULTANT with effect from 08.02.2021 via Deed of Admission – Cum – Retirement, SHRI SHAMBHOO BADRILAL BAHETI and SHRIMATI SUDHA SHAMBHOO BAHETI are the only Partners of M/s. BRAINEO CAPITAL AND CONSULTANT with effect from 08.02.2021. The retiring partners unanimously agreed to leave the above mentioned Partnership Firm in favour of our clients i.e the continuing partners SHRI SHAMBHOO BADRILAL BAHETI and SHRIMATI SUDHA SHAMBHOO BAHETI to hold the same absolutely forever together with the all rights, title, lien, easements, advantages and appurtenances etc., without any further claim and interference from the said SHRI JATIN NARENDRA THAKKAR and SHRI DIVYESH NIRANJAN GOGRI or by any person or persons under them for the corresponding eligible consideration received them. By this notice our clients SHRI SHAMBHOO BADRILAL BAHETI and SHRIMATI SUDHA SHAMBHOO BAHETI informs the public in general that, they are the only partners of M/s BRAINEO CAPITAL AND CONSULTANT, and who are having any transactions with above said firm now and in further they should contact our clients SHRI SHAMBHOO BADRILAL BAHETI and SHRIMATI SUDHA SHAMBHOO BAHETI Only, And not to deal with SHRI JATIN NARENDRA THAKKAR and SHRI DIVYESH NIRANJAN GOGRI IN ANY MANNER WHATSOEVER as a partner of M/s. BRAINEO CAPITAL AND CONSULTANT., WHOSOEVER DEALS WITH SHRI JATIN NARENDRA THAKKAR and SHRI DIVYESH NIRANJAN GOGRI SHALL BE DOING AT THEIR OWN RISK & CONSEQUENCES and SHALL NOT BIND OUR CLIENTS. Dated This 20th Day of March, 2021

On Behalf of Our client SHRI SHAMBHOO BADRILAL BAHETI and SHRIMATI

DHA SHAMBHOO BAHETI the Partners of M/s. BRAINEO CAPITAL

Place : Mumbai

NOTICE

Shri. Francis Rodrigues, a member of the Society, Neelamber Co-operative Housing Society Ltd., having address at, Flat No. 103-A Neelamber CHS LTD, Rizvi Complex, Sherly Rajan Road, Bandra (W) Mumbai- 400052 and holding Flat No.103-A, ('A' Wing), Neelamber CHS LTD., Rizvi complex, Sherly Rajan Road, Mumbai-400050, died on 06th September 2019 without making any nomination.

Sd/-

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objectors or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital / property of the Society within in a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and the other proofs in support of his/ her/ their claims / objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital / property of the Society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital / property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/ objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the Society / with the secretary of the Society between 1.00 pm to 2.00pm (Mon / Wed / Fri), from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of Place: Mumbai

Date: 20.03.2021 Hon. Secretary Neelamber Co-operative Society Ltd., Survey No.257/3, C.T.S. No.C/1338 Rizvi Complex Sherly Rajan Road, Bandra (West), Mumbai-400050.

ુવાવા/ આવાય ત્યાંગ, મુજ્ઞ બિગા સ્થાગત અલ આહત અસ	समजल जाइल.
	श्रीमती स्नेहाली करकेरा
आज दिनांकीत २० मार्च, २०२१	ॲडव्होकेट व सॉलिसीटर

		RM G							
		RESSION OF INTEREST							
	(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016								
(Ir									
RELEVANT PARTICULARS									
1.	Name of the corporate debtor	Denovo Enterprises Private Limited							
2.	Date of Incorporation of Corporate Debtor	February 8, 2005							
3.	Authority under which Corporate Debtor is incorporated / registered	Registrar of Companies (Mumbai), under the Companies Act, 1956							
4.	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	U55100MH2005PTC151128							
5.	office (if any) of the Corporate Debtor	Regd. off. address: Estate MIDC Cross Road, J. B. Nagar, Andheri (East), Mumbai City, Maharashtra 400059.							
6.	Corporate Debtor	23 st January, 2019, (Date of receipt of Order by erstwhile IRP 1 st February 2019)							
	Date of invitation of expression of interest	20 [*] March, 2021							
-	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	The eligibility criteria is mentioned in detailed Invitation for Expression of Interest to submit Resolution Plan(s) ("Invitation							
9.	Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	The norms of ineligibility under Section 29A of the Code are mentioned in the detailed Invitation.							
_	Last date for receipt of expression of interest	5 th April, 2021							
	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	15 th April, 2021							
	Last date for submission of objections to provisional list	20 th April, 2021							
	Date of issue of final list of prospective resolution applicants	30 [™] April, 2021							
14.	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	20 th April, 2021							
15.	Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum("IM") and further information	The Resolution Professional will share the documents through Electronic Mail or Virtual Dat Room in accordance with the provisions of the Code and Regulations made thereunder							
	Last date for submission of resolution plans	20 th May, 2021							
17.	Manner of submitting resolution plans to resolution professional	Manner shall be specified in the request or resolution plans							
	Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	15 th June, 2021							
	Name and registration number of the resolution professional	Name: Mr. Arun Kapoor IP Reg No.: IBBI/IPA-003/IP-N00030/2017-18/10230							
	Name, Address and e-email of the resolution professional, as registered with the Board	Name: Mr. Arun Kapoor Reg. Address: G-601, Army Co-operative Housing Society, Sector- 09, Nerul (East),NaviMumbai , 40070 Reg Email Id: <u>arun.kapoor58@yahoo.in</u>							
21.	Address and email to be used for correspondence with the resolution professional	Address: Sumedha Management Solutions Private Limited, C703, Marathon Innova, Off GanapatraoKadam Marg, Lower Parel West, Mumbai, Maharashtra, 400013. Email id: <u>depl@sumedhamanagement.com</u>							
	Further Details are available at or with	Same as sr. no. 21 above							
		20 th March 2021							
cha 2.Tl any 3.D 29A 4.Tl	he Resolution Professional ("RP") / Comm inge the criteria for the EOI at any point of tim he RP / COC reserves the right to cancel or reason and without any liability whatsoever etailed invitation for expression of interest to fCode etc. can be requested through ema	modify the process / application without assignin ipecifying criteria, ineligibility norms under sectic ion <u>depl@sumedhamanagement.com</u> . ension/exclusion if any sought and granted by th							
	e: 20.03.2021	Mr. Arun Kapoo							
Pla	ce:Mumbai	Resolution Professional fo Denovo Enterprises Private Limite ration No.: IBBI/IPA-003/IP-N00030/2017-18/1023							